



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ७, अंक - १७]

गुरुवार ते बुधवार, एप्रिल २६ ते मे २, २०१८ / वैशाख ६ - १२, शके १९४०

[पृष्ठे ८०

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

जिल्हाधिकारी यांजकडून

क्रमांक जमीन-१/३३/१६/कावि-४८२/२०१८.- ज्याअर्थी, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४९) याचे कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याअर्थी, त्याचा वापर करून मी, किशोर दत्तात्रय राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी, जळगाव जी अधिसूचना काढण्याचे योजित आहे, त्या अधिसूचनेचा पुढील मसुदा उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) अन्वये आवश्यक केल्याप्रमाणे त्याद्वारे परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि याद्वारे अशी सूचना देण्यात येत आहे की, दिनांक २६ एप्रिल २०१८ रोजी किंवा त्यानंतर मी, किशोर दत्तात्रय राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी, जळगाव उक्त मसुदा विचारात घेईल.

सबब, उक्त तारखेपूर्वी ज्यांना कोणाला हरकत घ्यावयाची असेल किंवा सूचना करावयाची असेल, त्यांनी सदरची हरकत किंवा सूचना योग्य त्या कारणांसह लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे दाखल करावी.

अधिसूचनेचा मसुदा

महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४९) याचे कलम ४, पोट-कलम (१) चे खंड (पाच) आणि (सहा) व पोट-कलम (१) चे परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्यांचा वापर करून मी, किशोर दत्तात्रय राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी, जळगाव याद्वारे दिनांक ११ एप्रिल २०१८ पासून जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे बुद्रुक येथील तांडा १, २, ३ यांचे एकत्रीकरण करून या गावाचे महसुली गावात रूपांतर करीत असून एकत्रीकरणानंतर सदर गाव दीपनगर या नावाने ओळखले जाईल. दीपनगर गावच्या हद्दीत पुढील अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या जमिनी राहतील.

अनुसूची

अ. क्र.	गावाचे नाव	भूमापन क्रमांक	तालुका	जिल्हा
१	२	३	४	५
१	दीपनगर	४९, ५०, ५१, ५२, ५३, ५४, ५५, ५६, ५७, ५८, ५९, ६०, ६१, ६२, ६३, ६४, ६५, ६६, ६७, ६८, ६९, ७०, ७१, ७२, ७३, ७४, १११, ११२, ११३, ११४, ११५, ११६, ११७, ११८, ११९, १२०, १२१, १२२, १२३, १२४, १२५, १२६, १२७, १२८, १२९, १३०, १३१, १३२, १३३, १३४, १३५, १३६, १३७, १३८, १३९, १४०, १४१, १४२, १४३, १४४.	चाळीसगाव	जळगाव

उरलेला भाग जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे बुद्रुक भाग राहिल.

किशोर दत्तात्रय राजे निंबाळकर,

जिल्हाधिकारी, जळगाव.

जळगाव, ११ एप्रिल २०१८.

क्रमांक जमीन-१/३३/१६/कावि-४८६/२०१८.-महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) याचे कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्यांचा वापर करून उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे मी, किशोर दत्तात्रय राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी, जळगाव याद्वारे दिनांक ११ एप्रिल २०१८ पासून जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील जंगीपुरा या गावाचे महसुली गावात रूपांतर करीत आहे. या गावाच्या हद्दीत खालील अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या जमिनी राहतील.

अनुसूची

अ. क्र.	गावाचे नाव	भूमापन क्रमांक	तालुका	जिल्हा
१	२	३	४	५
१	जंगीपुरा	२३, २४, २५-अ, २७, २८/१, २८/२, २९, ३०, ३६/१, ३६/२, ३६/३/१, ३६/४, ३७/१, ३७/२/३, ३८, ३९, ४०, ४१, ४२, ४३, ४४, ४५, ४६/२, ४७, ४८, ४९, ५०, ५१, ५२, ५३/१, ५४/१, ५४/२/१, ५४/२/२, ५५/१, ५६/१/२, ५६/२, ५७/१, ५८, ५९/१, ६०/२-ब/२/२, ६०/२-ब/२/१, ६०/१-ब/२, ६०/१-अ/१-अ, ६०/१-ब/१, ६०/२-अ पै., ६०/२-अ पै., ६०/२-अ पै., ६०/२-अ पै., ६०/२-ब/१, ६१, ६२, ६३, ६०/१-अ/२, ५७/२/१ पै., ५९/२, ५६/१/१, ४६/१, ५५/२, २५-ब, २५-क, २५-ड, ३७/२/१, ३७/२/२, ३६/३/२, ५३/३, ६०/१-अ/१-ब, १५७, १५८/१, १५९, १६०/१, १६१, १६२, १६३, १६४/१, १६५/२, १६५/१, १६६, १६७, १६८/१, १६८/२, १६९/१, १७०, १७१, १७२, १७३, १७४, १७५, १७६/१, १७७, १७८, १७९, १८०, १८१, १८२, १८३, १८४, १८५, १८६, १८७, १८८/१, १८८/२, १८९, १९०/१, १९१, १९२, १९३, १९४, १९५/१, १९५/२, १९५/३, १९६, १९७, १९८/१, १९८/२, १९९, २००/१, २००/२, १८७/१, १९०/२, १५८/२, १७३/२, १६४/२, १६४/३, १६९/२, १६९/३, १६९/४, १६९/५, १८८/१, १६०/२, २०१, २०२, २०३, २०४/५, २०४/१, २०४/२, २०४/३, २०४/४, २०५/१, २०५/२, २०६, २०७, २०८, २०९, २१०, २११/२, २११/१, २१२, २१३/२/२, २१३/१,	जामनेर	जळगाव

अनुसूची-चालू

अ. क्र.	गावाचे नाव	भूमापन क्रमांक	तालुका	जिल्हा
१	२	३	४	५

२१३/२/१, २१३/२/३, २१३/२/४-ब, २१४/१, २१५/१-अ,
 २१५/१-ब, २१५/१ पै., २१५/२, २१६, २१७, २१८/१, २१९,
 २२०, २२१/१, २२२, २२३/१+३-ब, २२३/१+३-अ, २२३/२, २२४,
 २२५, २२६/१, २२६/२, २२७, २२८, २२९, २३०/१/१, २३०/१/
 २, २३१/२, २३२, २३३, २३४/१, २३५/२/२-ब, ३६/१, २३७/१,
 २३८/१, २३८/२-अ, २३८/२-ब, २३९/२, २३९/१, २४०, २४१,
 २४२, २४३, २४४/१, २४४/२, २४५, २४६, २४७/२/२/३,
 २४७/२/२/१, २४७/२/२/२, २४७/२/२/४, २४८/१, २४८/२,
 २४९/१, २४९/२, २५०/२, २५१, २५२/१/२, २५२/२/१/१, २५३,
 २५४/२, २५४/१, २५५/१-अ, २५५/१-ब, २५५/२/१, २५६/१/१-अ,
 २५६/२-अ, २५६/२-ब, २५६/२-क/१, २५७/१/२, २५७/२-अ/१,
 २५८, २५९, २६०, २६१/२, २६२/२/१, २६२/१, २६३/१, २६४/२,
 २६५/१, २६५/२/१, २६६/२/१, २६६/२, २६७/१, २६७/२,
 २६७/३, २६८, २६९, २७०, २७१, २७२, २७३, २७४, २७५/१,
 २७५/२, २७५/३, २७६, २७७, २७८, २७९, २८०, २८१/१-ब/१,
 २८१/२-अ, २८१/२-ब, २८१/३, २८१/४, २८२/१, २८२/२, २८३/१,
 २८३/२, २८४, २८५, २८६, २८७, २८८-अ, २८८-ब, २८९,
 २९०, २९१, २९२/१/१, २९२/२/१, २९३, २९४/१, २९५/१, २९५/२,
 २९६, २९७, २९८, २९९/१, २९९/२, ३००, २३१/१/४, २८१/१-अ,
 २६२/२/२, २५६/२-क/२, २५६/२/२, २६३/२, २३५/१, २३५/२/१,
 २२१/२, २५२/२/२, २५६/१/२, २३६/२, २३६/३, २५०/१-अ,
 २५०/१-ब, २३७/२, २३०/२, २१३/२/४-अ, २८१/१-ब/२, २३१/१/१,
 २३१/१/२, २३१/१/३, २५२/२/१/२, २५७/१/१, २४७/१,
 २४७/२/१, २५७/२-ब, २५७/२-क, २५७/२-ड, २५७/२-अ/२,
 २१४/२, २१४/३ पै., २१४/३, २१४/४, २३५/२/२-अ, २५२/१/१,
 २६४/१, २९४/२, २९४/३, २५६/१/१-ब, २९२/१/२, २१८/२,
 २९२/२/२, २५५/२/२, २६१/१, २३४/२, २३४/३, २३४/४, ३०१,
 ३०२/१, ३०३/१, ३०३/२, ३०३/३, ३०३/४, ३०४-अ, ३०४-ब,
 ३०५, ३०६, ३०७, ३०८, ३०९, ३१०, ३११, ३१२, ३१३, ३१४,
 ३१५, ३१६/१, ३१६/२, ३१७, ३१८, ३१९, ३२०/१-ब, ३२१,
 ३२२/१, ३२२/२, ३२३, ३२४, ३२५/१, ३२५/२, ३२५/३, ३२६,
 ३२७/१, ३२७/२/१, ३२७/२/२, ३२८, ३२९, ३३०, ३३१/१,
 ३३१/२, ३३१/३, ३२०/१-अ, ३०२/२/२, ३०२/२/२/१, ३०२/२/२,
 १४१५, १४४५.

उरलेला भाग जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी भाग राहिल.

किशोर दत्तात्रय राजे निंबाळकर,
 जिल्हाधिकारी, जळगाव.

जळगाव, ११ एप्रिल २०१८.

जिल्हाधिकारी यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ (१) अन्वये.

जिल्हा नाशिक

क्रमांक भूसं/कक्ष-१०/३/कावि-३१७/२०१८.— ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिनियम” असा केला आहे) याच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून अधिसूचना क्रमांक --- लागू नाही. सदर प्रकरणास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ अन्वये प्रारंभिक अधिसूचना क्रमांक टीपीएस-११९१/३५ (ए)/सीआर-८८/युडी-९, दिनांक २८ जून १९९३ रोजी काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबतच्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;

आणि ज्याअर्थी, नाशिक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्यांची खात्री पटली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे;

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विनिर्दिष्ट केला आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), क्रमांक २, नाशिक यांस पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची - एक

संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन

जिल्हा नाशिक, तालुका नाशिक, मौजे दसक

प्रकरण क्रमांक ५५/०९

सर्व्हे नंबर / गट नंबर	अंदाजित क्षेत्र
१	२ चौ. मी.
४६/१	७६८.६०
एकूण ..	७६८.६०

अनुसूची - दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव : १८ व १२ मीटर रुंद विकास योजना रस्ता.

प्रकल्पाच्या कामाचे वर्णन : १८ व १२ मीटर रुंद विकास योजना रस्ता.

समाजाला होणारे लाभ : दळणवळणाची सुविधा निर्माण होईल.

अनुसूची - तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

जिल्हा नाशिक, तालुका नाशिक, मौजे दसक

भूमापन क्रमांक / गट नंबर	क्षेत्र
१	२ हे. आर

लागू नाही

अनुसूची - चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

लागू नाही

टीप.— उक्त जमिनीच्या नकाशाचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), क्रमांक २, नाशिक यांच्या कार्यालयात निरीक्षण करता येऊ शकेल.

राधाकृष्णन बी.,
जिल्हाधिकारी, नाशिक.

नाशिक, २७ मार्च २०१८.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे अंतर्गत कलम क्रमांक १९ अन्वये.

जिल्हा नंदुरबार

क्रमांक भूसंपादन/एसआर-०२/२०१७/कावि-२२५/२०१८.— ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, नंदुरबार भाग, नंदुरबार यांनी सोबतच्या परिशिष्ट १ मध्ये नमूद केलेल्या जमिनी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ अन्वये लघु पाटबंधारे, योजना, रंकानाला, मौजे मालपूर, देवपूर, ईसाइनगर, तालुका-जिल्हा नंदुरबार डाव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक १ व २ या कामासाठी सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक असल्याची किंवा आवश्यक असण्याची शक्यता असल्याबाबतची प्राथमिक अधिसूचना दिनांक २१ सप्टेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध केली आहे;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, नंदुरबार भाग, नंदुरबार यांनी प्रसिद्ध केलेल्या सदर प्राथमिक अधिसूचनेवर आजतागायत एकही हरकत प्राप्त झालेली नाही;

आणि ज्याअर्थी, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनी संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत समुचित शासन तथा जिल्हाधिकारी, नंदुरबार यांची अशी खात्री झाली आहे की, त्यामुळे उक्त अधिनियमाच्या कलम १९, पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे;

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विनिर्दिष्ट केला आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी, नंदुरबार भाग, नंदुरबार यांना पदनिर्देशित करित आहे.

सदर जमिनीचे नकाशे व अन्य अभिलेख कार्यालयीन वेळेत उपविभागीय अधिकारी, नंदुरबार भाग, नंदुरबार यांच्या कार्यालयात पाहणीसाठी उपलब्ध राहतील.

परिशिष्ट - एक

जिल्हा नंदुरबार, तालुका नंदुरबार

गट नंबर	संपादित करावयाचे क्षेत्र
१	२ हे. आर

मौजे मालपूर

१३३/२	..	० ०६
१३४/१	..	० १७
१३६	..	० ०६
१३७	..	० ०१
१३८/२	..	० ०५
१३८/१	..	० ०९
१७१	..	० १४
१७२	..	० १०
१७३/१	..	० १८
१७४/२, ३	..	० १४
१७४/१	..	० ०३

परिशिष्ट - एक - चालू

जिल्हा नंदुरबार, तालुका नंदुरबार

गट नंबर	संपादित करावयाचे क्षेत्र
१	२ हे. आर

मौजे मालपूर - चालू

१३९	..	० ३९
१७०/३	..	० १०
१७०/१-अ व २	..	० १६
१७०/१-ब	..	० ०१
१६९	..	० २१
६	..	० २७
१६८	..	० ०८
१६७/१	..	० ०७
१६७/२	..	० ०९
१६६/१	..	० १२
१६६/२	..	० १३
१६५	..	० ०६
१६३	..	० २४
१६२/२	..	० १५
१५८/२	..	० २३
१५८/१	..	० १०
१५७/१	..	० ०३
१५७/२	..	० ०४
१५७/३	..	० ०३
१५७/४	..	० ०५
१५७/५	..	० २७
१५१/१	..	० १७
१५१/२	..	० १३
मौजे देवपूर		
३४/१	..	० ०५
३४/२	..	० ०४
३४/३	..	० ०१

परिशिष्ट - एक - चालू

जिल्हा नंदुरबार, तालुका नंदुरबार

गट नंबर	संपादित करावयाचे क्षेत्र
१	२ हे. आर
मोजे ईसाइनगर	
२१	० १०
२२/१-अ	० ०९
२४	० १९
२६/१	० ०८
२५/१	० ०६
एकूण ..	४ ७८

परिशिष्ट - दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव : लघु पाटबंधारे योजना, रंकानाला, तालुका-जिल्हा नंदुरबार योजनेच्या डावा मुख्य कालव्यावरील वितरिका क्रमांक १ व २ खाजगी जमीन संपादन प्रस्ताव.

प्रकल्पाच्या कामाचे वर्णन : मोजे मालपूर, देवपूर, ईसाइनगर येथील जमिनीचे भूसंपादन करणे.

समाजाला होणारे लाभ : शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणे अपेक्षित आहे.

परिशिष्ट - तीन

विस्थापन नाही

परिशिष्ट - चार

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण क्रमांक ३८, दिनांक १३ मार्च २०१५ अन्वये सिंचन प्रकल्पांना सामाजिक प्रभाव निर्धारणापासून सूट दिली असल्यामुळे सामाजिक प्रभाव निर्धारण करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याचा सारांश प्रकाशित करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

परिशिष्ट - पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील : लागू नाही.

डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी,

(भा. प्र. से.),

जिल्हाधिकारी, नंदुरबार.

नंदुरबार, २० फेब्रुवारी २०१८.

सहायक जिल्हाधिकारी यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अंतर्गत कलम ११ अन्वये.

जिल्हा नंदुरबार

क्रमांक भूसंपादन/एसआर-०१/कावि-२१९/२०१८.- ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यापुढे ज्याचा उल्लेख “उक्त अधिनियम” असा करण्यात आला आहे) च्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र. क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त अधिसूचना” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड झेड-ए मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, सहायक जिल्हाधिकारी, नंदुरबार भाग, नंदुरबार यांना सोबतच्या अनुसूची-एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनी (यात यापुढे ज्यांचा निर्देश “उक्त जमिनी” असा करण्यात आला आहे) आवश्यक आहेत अथवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते. (ज्याच्या स्वरूपाचे विवरण सोबतच्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे) आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनींची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण क्रमांक ३८, दिनांक १३ मार्च २०१५ अन्वये सिंचन प्रकल्पांना उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन व तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देण्यात आली असल्यामुळे या प्रकल्पासाठी सामाजिक प्रभाव निर्धारण करण्याची आवश्यकता उरलेली नाही ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी प्रशासक नेमण्याची तरतूद आहे, परंतु सदर प्रकल्पात विस्थापन नाही. तसा तपशील सोबतच्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे ;

त्याअर्थी, आता असे घोषित करण्यात येते की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण-चार खालील कार्यवाही पूर्ण होईल, त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनींचा अथवा त्यांच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनींवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त गट क्रमांकांच्या अथवा त्यांच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीत कारणे लेखी नमूद करून, अशा मालकास उपरोक्त तरतुदींच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५-अ) नुसार, जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे) याच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेख्याच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करीत आहेत ;

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधित व्यक्तीस आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहेत, त्या अधिसूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून ६० दिवसांच्या आत सहायक जिल्हाधिकारी, नंदुरबार भाग, नंदुरबार यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

उक्त जमिनीचे नकाशे सहायक जिल्हाधिकारी, नंदुरबार भाग, नंदुरबार यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहणेकरिता उपलब्ध आहेत.

अनुसूची - एक

जिल्हा नंदुरबार, तालुका नवापूर

गट नंबर	संपादित करावयाचे क्षेत्र
१	२ हे. आर

मौजे खैरवे, पाटचारी क्रमांक १

८४/१	० ०८
८४/२	० ०४
८४/३-ब/१	० ०१
८४/३-क	० ०१
८४/३-ड	० ०१
८४/४-अ/१	० ०२
८४/४-क/१	० ०२
८४/५-ब/१	० ०२
८४/५-अ/१	० ०५
८३/१ पैकी	० ११

एकूण क्षेत्र .. ० ३७

अनुसूची - एक - चालू

जिल्हा नंदुरबार, तालुका नवापूर

गट नंबर	संपादित करावयाचे क्षेत्र
१	२ हे. आर

मौजे तलावीपाडा, पाटचारी क्रमांक १

३६	० ०४
२९	० ०४
२४/३	० ०४
२४/२	० ०३
२४/१	० ०४
२५/२	० ०५
२५/१	० ०६
३३	० ०३
३४	० ०४
३५/२	० ०२
३५/१	० ०१
३२/१	० ०२
३२/२	० ०३
३२/३	० ०३

एकूण क्षेत्र .. ० ४८

मौजे तलावीपाडा, पाटचारी क्रमांक २

४७	० १०
४८/१	० ०३
४८/२	० ०४
४९/२/२	० ०२
४९/२/३	० ०१९
४९/१	० ०५
५०	० ०४
५१/१	० ०१
५१/२	० ०१
१७/४	० ०१

अनुसूची - एक - चालू

जिल्हा नंदुरबार, तालुका नवापूर

गट नंबर	संपादित करावयाचे क्षेत्र
१	२ हे. आर

मौजे तलावीपाडा, पाटचारी क्रमांक २ - चालू

१७/३	० ०२
१७/१	० ०२
१४/२/२	० ०६
१४/२/१	० १०
१८/६	० ०१
१८/५	० ०१
१८/४	० ०२
१८/३	० ०१
१८/२	० ०२
२१/१/४	० ०२
२१/१/३	० ०२
२१/१/२	० ०२
२१/१/१	० ०२
२१/२	० ०५
एकूण क्षेत्र ..	० ७३

मौजे तलावीपाडा, पाटचारी क्रमांक ३

५५/५	० ०२
५५/४	० ०३
५५/३	० ०१
५५/२	० ०२
५५/१	० ०३
१११/१/१	० ०५
१११/१/२	० ०१
१११/२	० ०६
९७ पैकी	० ०३
एकूण क्षेत्र ..	० २६

अनुसूची - एक - चालू

जिल्हा नंदुरबार, तालुका नवापूर

गट नंबर	संपादित करावयाचे क्षेत्र
१	२ हे. आर

मौजे तलावीपाडा, पाटचारी क्रमांक ४

९०	० ०८
९१/२	० ०३
९१/१	० ०९
९१/३	० ०४
९१/४	० ०४
९२/४	० ०२
९२/३	० ०३
८९ पैकी	० ०४
एकूण क्षेत्र ..	० ३७

मौजे बोरचक, पाटचारी क्रमांक ५

३१/२	० ०६
३१/३	० ०२
३२	० ०५
३४/१	० ०३
३४/२	० ०७
३०/१	० ०३
३०/२	० ०५
३०/३	० ०६
३०/४	० २६
१६/३	० ०७
१६/१	० ०९
१६/२	० ०९
१८/१	० ०१
१८/२	० ०६
१८/३	० ०७
१८/४	० ०५
११ पैकी	० ०२
१० पैकी	० ०१

अनुसूची - एक - चालू

जिल्हा नंदुरबार, तालुका नवापूर

गट नंबर	संपादित करावयाचे क्षेत्र
१	२ हे. आर
मौजे बोरचक, पाटचारी क्रमांक ५ - चालू	
७०	० ०७
७३	० ०४
७४/२	० ०६
७४/१	० ०३
एकूण क्षेत्र ..	१ ३०
एकूण एकंदर ..	३ ५१

अनुसूची - दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव : नेसू डावा कालवा, वितरिका क्रमांक १, २, ३, ४ व ५ साठी जमीन संपादन प्रस्ताव.

प्रकल्पाचे वर्णन : मौजे खैरवे, तलावीपाडा व बोरचक, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार येथील जमिनीचे भूसंपादन करणे.

समाजाला मिळणारे लाभ : शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणे अपेक्षित आहे.

अनुसूची - तीन

विस्थापन नाही.

अनुसूची - चार

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण क्रमांक ३८, दिनांक १३ मार्च २०१५ अन्वये सिंचन प्रकल्पांना सामाजिक प्रभाव निर्धारणापासून सूट दिली असल्यामुळे, सामाजिक प्रभाव निर्धारण करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याचा सारांश प्रकाशित करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

अनुसूची - पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

लागू नाही.

वान्मती सी.,

(भा. प्र. से.),

सहायक जिल्हाधिकारी,

नंदुरबार भाग, नंदुरबार.

नंदुरबार, २ एप्रिल २०१८.

उपविभागीय अधिकारी यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

जिल्हा जळगाव

क्रमांक भूसंपादन/एसआर-०८/२०१५/२०१८/दुरुस्तीपत्रक.—
ज्याअर्थी, भूसंपादन प्रकरणात भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २ - ८ नोव्हेंबर २०१७ मध्ये अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदरचे अधिसूचनेमध्ये जमिनीचे वर्णन खालीलप्रमाणे यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आले होते.

अनुसूची - एक

जमिनीचे वर्णन

जिल्हा जळगाव, तालुका रावेर, गाव कुसुंबे खुर्द

भूमापन क्रमांक/ गट नंबर	अंदाजित क्षेत्र
१	२ हे. आर
१/१	० ५५
१/२	० ३१
याद्वारे कलम ११ मधील अनुसूची एक जमिनीचे वर्णनाबाबत सुधारित अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येत असून, त्यानुसार खालील-प्रमाणे वाचावे.	

जिल्हा जळगाव, तालुका रावेर, गाव कुसुंबे खुर्द

भूमापन / गट क्रमांक	अंदाजित क्षेत्र
१	२ हे. आर
१/१	० ४३
१/२	० ३७
१/३	० २४

डॉ. अजित थोरबोले,

उपविभागीय अधिकारी,

फैजपूर भाग, फैजपूर,

जिल्हा जळगाव.

फैजपूर, ३० जानेवारी २०१८.

अपर जिल्हादंडाधिकारी यांजकडून

मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये

आदेश

क्रमांक कक्ष-१/पीओएल-१/१२१२/२०१८.—ज्याअर्थी, पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण) यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक कक्ष-१४/३७ (१) (३)/१३८३/२०१८, दिनांक १४ मार्च २०१८ अन्वये नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यातील विविध आंदोलने, धार्मिक सण, उत्सव व राज्यातील कायदा व सुव्यवस्थाविषयक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशात कोठेही जातीय घटना घडल्यास, अशा घटनेच्या जिल्ह्यात प्रतिक्रिया उमटतात. विविध कामगार संघटनांचे गेटबंद व साखळी उपोषण चालू असते. हिंदू-मुस्लीम यांच्यात क्षुल्लक कारणांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी, शेतकऱ्यांना शेतीमालास भाव कमी मिळत असल्याने, त्याचे निषेधार्थ शेतकरी यांचेमार्फत मोर्चे, धरणे, रास्ता रोको, उपोषण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर हे अतिसंवेदनशील असून मनमाड, बागलाण, येवला, चांदवड व इगतपुरी ही ठिकाणे संवेदनशील आहेत. जिल्ह्यात विविध कंपन्या असून, कामगारांच्या विविध मागण्यांसाठी औद्योगिक कलह निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यात दिनांक १६ मार्च २०१८ चे ००.०० ते दिनांक ३१ मार्च २०१८ चे २४.०० वाजेपावेतो मुंबई पोलीस कायदा, १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे आदेश लागू करण्याची पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण) यांनी विनंती केली आहे.

वरील अहवालावरून माझी खात्री झाल्याने, खालील दर्शविलेल्या कालावधीत नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यात (पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांची हद्द वगळून) पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यास मदत व्हावी व शांतता राहावी म्हणून मी, रामदास खेडकर, अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक, मला मुंबई पोलीस कायदा, १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून पुढील कृत्ये करण्यास मनाई करीत आहे :--

(क) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील किंवा प्राणघातक असतील, अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर घेऊन फिरणे अगर बाळगणे;

(ख) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ विनापरवानगी बरोबर नेणे;

(ग) दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने घेऊन फिरणे अगर बाळगणे;

(घ) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा चित्राचे प्रातिकृतिक प्रदर्शन अगर दहन करणे;

(ड) विनापरवाना सार्वजनिकरित्या समाजात तेढ व क्लेश निर्माण होईल अशा घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे.

(च) सभ्यता अगर नीतिविरुद्ध असतील अशी किंवा शांतता धोक्यात आणतील अशी भाषणे करणे, हावभाव करणे अगर सोंग आणणे आणि तशी चिन्हे, फलक लावणे किंवा इतर कोणताही जिन्नस अगर वस्तू तयार करणे अगर त्याचा प्रसार करणे.

हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे, अशा व धार्मिक कार्यक्रमातील इसमांना आवश्यक असणारी शस्त्रे वापरण्यास, तसेच शीख समाजाचे व्यक्तींना कृपाण बाळगण्यास प्रतिबंध असणार नाही.

तसेच मुंबई पोलीस कायदा, कलम ३७ (३) अन्वये संबंधित तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीखेरीज पाच अगर पाचापेक्षा जास्त समावेश असलेल्या कोणत्याही मंडळीस (जमावास) किंवा मिरवणुकीस, मोर्चा, सभा इत्यादींकरिता मनाई करीत आहे.

सदरहू निर्बंध लग्नकार्य, धार्मिक कार्यक्रम, आठवडे बाजार अगर प्रेतयात्रेचे जमावास लागू होणार नाही. त्याचप्रमाणे हे आदेश पोलीस अधिकारी व कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, तसेच सभा घेणेस अगर मिरवणुका काढणेस संबंधित तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांची रीतसर परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना लागू राहणार नाहीत.

सदरचा आदेश दिनांक १७ मार्च २०१८ चे ००.०० वाजेपासून ते दिनांक ३१ मार्च २०१८ चे २४.०० वाजेपावेतो संपूर्ण नाशिक जिल्ह्यात (पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांची हद्द वगळून) अंमलात राहील.

सदरचा आदेश आज दिनांक १५ मार्च २०१८ रोजी माझ्या सहीनिशी व शिक्क्यानिशी दिला असे.

रामदास खेडकर,

अपर जिल्हादंडाधिकारी,

नाशिक.

नाशिक, १५ मार्च २०१८.

मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये

आदेश

क्रमांक डीसी/कार्या ९-ब-१/९७२/२०१८.— पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचेकडील पत्र क्रमांक जिविशा/प्रतिबंधात्मक आदेश/२२२३/२०१८, दिनांक २७ मार्च २०१८ चे पत्रानुसार अहमदनगर जिल्ह्यात सध्या स्थानिक प्रश्नांच्या संदर्भात राजकीय पक्ष व विविध संघटनेचे कार्यकर्ते यांचेवतीने उपोषण, मोर्चा, रास्ता रोको इत्यादी प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम चालू आहेत. तसेच दिनांक १४ एप्रिल २०१८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. तसेच जिल्ह्यात ठिकठिकाणी उरूस व यात्रा सुरू आहेत, याबाबत कळविले आहे.

या पार्श्वभूमीवर काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पोलिसांना कर्तव्य बजावताना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी अहमदनगर जिल्हा महसूल स्थळसीमेच्या हद्दीत मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी करणेबाबत पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी त्यांचेकडील पत्र, दिनांक २७ मार्च २०१८ अन्वये विनंती केली आहे व तशी माझी खात्री झालेवरून मी, संदीप निचित, जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर, मला मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून आदेशात नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणाही इसमास खालील कृत्ये सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय करण्यास मनाई करीत आहे :-

(अ) शस्त्रे, काठ्या, सोटे, तलवारी, भाले, सुरे, बंदुका, दंडे अगर लाठ्या किंवा शारीरिक इजा करणेसाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे ;

(ब) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे व साधने जवळ बाळगणे किंवा तयार करणे किंवा जमा करणे ;

(क) कोणत्याही व्यक्तीच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे ;

(ड) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक जवळ बाळगणे किंवा तयार करणे ;

(इ) जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे ;

(ई) सभ्यता अगर नीतिमत्ता यांस धक्का पोहोचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे, आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणणे अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे ;

(फ) सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ, तसेच अन्य कारणास्तव सभा घेणेस, मिरवणुका काढणेस, पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करीत आहे.

वरील आदेश खालील व्यक्तींना लागू होणार नाहीत.

(अ) शासकीय सेवेतील व्यक्तींना, ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे, तसेच ज्या व्यक्तींना शारीरिक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे.

(ब) प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक मिरवणुका, लग्न समारंभ, लग्नाच्या मिरवणुका हे कार्यक्रम.

(क) सभा घेणेस अगर मिरवणुका काढणेस ज्यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहायक पोलीस निरीक्षक यांची रीतसर परवानगी घेतली आहे, अशा व्यक्ती.

प्रस्तुतचा आदेश अहमदनगर जिल्हा महसूल स्थळसीमेच्या हद्दीत दिनांक १२ एप्रिल २०१८ रोजीचे ००.०० वाजेपासून ते दिनांक २५ एप्रिल २०१८ रोजीचे २४.०० वाजेपावेतोचे कालावधीत जारी राहील.

प्रस्तुतचा आदेश आज दिनांक १२ एप्रिल २०१८ रोजी माझे सही व शिक्क्यानिशी दिला असे.

संदीप निचित,

अपर जिल्हादंडाधिकारी,
अहमदनगर.

अहमदनगर, १२ एप्रिल २०१८.

प्रभारी जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांजकडून

आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१०५/सन २०१८.- श्री. एस. पी. सय्यद, दिवाणी न्यायाधीश. कनिष्ठ स्तर, अकोले यांची दिनांक ३० जानेवारी २०१८ ते दिनांक १ फेब्रुवारी २०१८ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक २९ जानेवारी २०१८ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २ फेब्रुवारी २०१८ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. एस. पी. सय्यद यांना दिवाणी न्यायाधीश. कनिष्ठ स्तर, अकोले या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश. कनिष्ठ स्तर, अकोले या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. एस. पी. सय्यद, दिवाणी न्यायाधीश. कनिष्ठ स्तर, अकोले यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. एस. एस. काळे, सहदिवाणी न्यायाधीश. कनिष्ठ स्तर, अकोले यांचेकडे ठेवणेत येत आहे.

श्री. एस. पी. सय्यद, दिवाणी न्यायाधीश. कनिष्ठ स्तर, अकोले हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते दिवाणी न्यायाधीश. कनिष्ठ स्तर, अकोले या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

सु. व्यं. माने,

प्रभारी जिल्हा न्यायाधीश-१ व
अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर.

अहमदनगर, २९ जानेवारी २०१८.

BY PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE

Order 277

No. EST/1041/2018.— The Principal District and Sessions Judge, Nashik is pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names :—

Sr. No.	Name and Designation	Period
1	2	3
1	Smt. M. H. More, District Judge-6 and Additional Sessions Judge, Nashik.	Earned leave for three (3) days from 14th February 2018 to 16th February 2018 prefixing holiday falling on 13th February 2018 with permission to leave headquarter with effect from 12th February 2018 after office hours to 17th February 2018 before office hours.
2	Smt. S. C. Jadhav, Joint Civil Judge, Senior Division, Nashik.	Earned leave for three (3) days from 15th February 2018 to 17th February 2018 suffixing holidays falling on 18th February 2018 and 19th February 2018 with permission to leave headquarter with effect from 14th February 2018 after office hours to 21st February 2018 before office hours.

On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts.

Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts, had they not proceeded on leave during the above period.

(II)

Sr. No.	Name and Designation	Judicial Officers with whom charge is kept during the leave period in addition to their own duties.
1	2	3
1	Smt. M. H. More, District Judge-6 and Additional Sessions Judge, Nashik.	Shri. S. T. Pandey, District Judge-6 and Additional Sessions Judge, Nashik.
2	Smt. S. C. Jadhav, Joint Civil Judge, Senior Division, Nashik.	Shri. R. V. Bhakta, Joint Civil Judge, Senior Division, Nashik.

SURYAKANT S. SHINDE,
Principal District and
Sessions Judge, Nashik.

Nashik, 14th February 2018.

कार्यकारी अभियंता यांजकडून

अनुसूची

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम,
सन २००५.

जिल्हा जळगाव, तालुका एरंडोल

आउटलेट क्रमांक : १ डावा, कालवा : डावा कालवा

(पहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर

(पहा नियम ३.००)

क्रमांक गिपावि/सिंचन/१२५८/सन २०१८.- ज्याअर्थी, मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे खालील लघु प्रकल्प पाणीवापर संस्थांचे कार्यक्षेत्र घोषित करीत आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राची अद्ययावत नकाशाप्रमाणे प्रत व कार्यक्षेत्रातील भूधारकांच्या व भोगवटाधारकांच्या अद्यावत यादीची विहित तपशिलासह प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच इतर प्रमुख सार्वजनिक स्थळावर प्रसिध्द करण्याचे निर्देशही देत आहे.

मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे असे घोषित करतो की, सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत समुचित प्राधिकरण हे व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटादाराला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील कुठल्याही भागामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही यापूर्वी स्थापन झालेल्या लघु प्रकल्प पाणीवापर संस्थेस अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांचेकडे अपील करता येईल.

सिंचन प्रकल्पाचे नाव - पद्मालय लघु प्रकल्प,
तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव.

उपविभागाचे नाव - पाटबंधारे उपविभाग, जळगाव

सिंचन शाखा - पाटशाखा, जळगाव, तालुका-जिल्हा
जळगाव.

नियोजित पाणीवापर संस्थेचे नाव. - पद्मालय पाणीवापर संस्था,
उमरदे, तालुका एरंडोल,
जिल्हा जळगाव.

पाणीवापर संस्थेचे क्षेत्र - २१८.१३ हेक्टर

गाव उमरदे

१	१७०	..	१.७५
२	१७२	..	४.५०
३	१७४/१-ब	..	२.५०
४	१७४/२-ब	..	१.२८
५	१७४/१-अ	..	०.७६
६	१७४/१	..	०.७५
७	१७४/२-अ	..	०.४४
८	१७४/२	..	०.२५
९	१७५	..	४.२२
१०	१७६	..	०.७५
११	१७७	..	०.७५
१२	१७८	..	२.००
१३	१७९	..	२.२५
१४	१८३	..	२.२५
१५	१८४	..	१.७५
१६	१८५	..	४.५१
१७	१८६/१-अ	..	२.५०
१८	१८६/२	..	०.५०

एकूण.. ३३.७२

आउटलेट क्रमांक : १ उजवा, कालवा : उजवा कालवा

१	१००	..	३.३८
२	१०१/१-अ	..	१.००
३	१०१/१-ब	..	१.००
४	१०१/२	..	२.५०
५	१०२/२	..	१.५०
६	१०२/१-ब	..	१.७५

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका एरंडोल

आउटलेट क्रमांक : १ उजवा, कालवा : उजवा कालवा

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर

गाव उमरदे — चालू

७	१०३	..	२.५०
८	१०४	..	७.६३
९	९४	..	०.५०
१०	९८	..	१.७६

एकूण.. २३.५२

आउटलेट क्रमांक- २ डावा, कालवा- डावा कालवा

१	१८२/२	..	३.००
२	१८८/१	..	०.५९
३	१८८/२	..	०.४१
४	१९४/१	..	१.२५
५	१९२	..	०.६९
६	१९२/२	..	०.६९
७	१९१	..	१.२५
८	१९३	..	१.२५
९	१८७	..	१.२५

एकूण.. १०.३८

आउटलेट क्रमांक- २ उजवा, कालवा- उजवा कालवा

१	९१/२	..	१.५०
२	९१/१/२	..	१.००
३	९१/१/१	..	१.२५
४	९२	..	३.२५
५	९३	..	३.८८

एकूण.. १०.८८

आउटलेट क्रमांक- ३ डावा, कालवा- डावा कालवा

१	९५	..	५.००
२	९६	..	१.८८

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका एरंडोल

आउटलेट क्रमांक- ३ डावा, कालवा- डावा कालवा

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर

गाव उमरदे — चालू

३	९७/१-अ	..	०.५०
४	९७/२	..	१.४३
५	९७/१-अ	..	०.३१
६	९७/१-ब	..	०.२६
७	१८९	..	०.५८
८	४५	..	०.५०
९	१९०	..	०.४९
१०	४६	..	०.५०
११	४७	..	०.५०
१२	४४/२	..	०.२५
१३	४४/१	..	०.३८
१४	४४/३	..	०.७८
१५	४४/४	..	०.७९
१६	४३/१	..	०.५०
१७	४३/२	..	०.३८
१८	४३/३	..	०.३८
१९	४३/४	..	०.३८
२०	४३/५	..	०.३७
२१	८४	..	०.४४
२२	९८/१	..	१.००
२३	९८/२	..	०.७५
२४	९८/३	..	०.५३
२५	५८	..	१.००

एकूण.. १९.८६

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका एरंडोल

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर

गाव उमरदे — चालू

आउटलेट क्रमांक- ३ उजवा, कालवा- उजवा कालवा

१	८८	..	१.२५
२	८९	..	०.७५
३	९०	..	०.५०
४	८७/१	..	३.००
५	८७/२	..	०.७५
६	११२	..	२.१३
७	८३	..	०.६२
८	८४	..	०.३८
९	८५	..	०.७५
१०	८२	..	१.२५
११	८१	..	१.००
१२	८६	..	०.३८
१३	८०	..	१.३८
१४	७५	..	०.३८
१५	७६	..	०.३८
१६	७७	..	१.५०
१७	७८	..	०.६२
१८	७९	..	०.६२
१९	७४	..	०.५०
२०	७१	..	०.५०
२१	७२	..	०.५०
२२	७३	..	०.६२

एकूण.. १९.७७

आउटलेट क्रमांक- ४ डावा, कालवा- डावा कालवा

१	५०	..	०.५०
२	५१	..	०.८७
३	५२	..	३.२५
४	५३	..	०.७५
५	५६	..	१.५६
६	५९	..	०.७५

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका एरंडोल

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर

गाव उमरदे — चालू

७	६०	..	१.३७
८	६६	..	१.७५
९	६७	..	१.२५
१०	६८	..	१.६२
११	६१/२-अ	..	०.४३
१२	६१/२-ब/१	..	०.४३
१३	६१/२-ब/२-अ/१/१	..	०.४२
१४	६१/२-ब/२/२११	..	०.४३
१५	६१/२-ब/२-अ/२	..	०.४३
१६	६२	..	०.७५
१७	६३	..	०.५०
१८	६४	..	१.१२
१९	४१	..	१.१२
२०	४२	..	३.८७
२१	२	..	१.५०
२२	३	..	१.३७
२३	४	..	१.७५

एकूण.. २७.७९

आउटलेट क्रमांक- ४ उजवा, कालवा- उजवा कालवा

१	३६/१	..	३.८८
२	३६/२	..	०.५०
३	३७	..	४.०२
४	३३	..	०.५०
५	३४	..	०.७५
६	३५	..	०.५०
७	३५/२	..	१.००
८	३५/१-ब	..	०.८८
९	३५/१-अ	..	०.८८
१०	३५/३/२	..	०.५०

एकूण.. १३.४१

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका एरंडोल

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर

गाव उमरदे — चालू

आउटलेट क्रमांक- ५ डावा, कालवा- डावा कालवा

१	६९	..	१.५०
२	७०/१	..	१.६४
३	७०/२	..	१.२८
४	*३८	..	२.५०
५	*३१/१	..	३.७५
६	३१/२	..	२.१३
७	३९/१	..	१.८८
८	३९/२	..	३.३८
९	*४०	..	२.५०
१०	*५/४	..	१.३८
११	५/१-ब	..	०.७५
१२	*५/५	..	१.२५
१३	*५/२	..	१.२५
१४	*५/३	..	०.५०
१५	*५/१-अ/१	..	०.३७

एकूण.. २६.०६

आउटलेट क्रमांक- ६ डावा, कालवा- डावा कालवा

१	३२	..	५.०४
२	३४	..	०.५०
३	३३	..	२.२५
४	३५/३	..	०.३०
५	३५/अ/१-ब	..	०.२८
६	३५/३/२	..	०.८७

एकूण.. ९.२४

गाव विखरण

आउटलेट क्रमांक- टेलबारे

१	५४४	..	१.००
२	५४५/१	..	४.१३

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका एरंडोल

आउटलेट क्रमांक- टेलबारे

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर

गाव विखरण — चालू

३	५४५/२	..	१.३६
४	५४५/३	..	१.७६
५	५४६/२-अ	..	३.६३
६	६६९	..	१.००
७	६७०	..	१.८५
८	६७१	..	०.५०
९	६७७	..	१.२५
१०	६७८	..	०.२५
११	६७९	..	०.५०
१२	६८०/१	..	१.२५
१३	६८१	..	०.६३
१४	६८२	..	०.३८

१५ ६८३ .. ०.९४

१६ ६८६ .. ०.५०

१७ ६७३ .. ०.९४

१८ ६७६ .. ०.३७

१९ ६८७ .. १.२५

एकूण.. २३.५०

पाणीवापर संस्था एकूण.. २१८.१३

संभाजी जगन्नाथ माने,

कार्यकारी अभियंता,

गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

जळगाव, २२ मार्च २०१८.

BY EXECUTIVE ENGINEER, JALGAON

**Maharashtra Management of Irrigation
System by Farmers Act, 2005**

(See Section 5.0,6.0,7.0 of the Act)

(See Rule 3.00)

क्रमांक गिपावि/सिंचन/१२५८/सन २०१८.- Whereas, it has been decided to delineate the area of Operation of Minor Level Water User's Association (DLA) on hydraulic basis and as per administrative convenience under Section 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon hereby delineate area of Operation of Minor Level WUA and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said included WUA's shall be displayed on the notice board of the office of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon, also hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under management of Irrigation System by Farmers.

Any WUA at Minor Level affected by this notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon within thirty days from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette.

Project Name - Padmalaya Minor Project
Sub-Division - Irrigation Sub-Division, Jalgaon, district Jalgaon.
Section - Irrigation Section, Jalgaon, district Jalgaon.
Name of Water User Association. - Padmalaya Water User Association, Umarde, taluka Erandol, district Jalgaon.
Area of Water User Association. - 218.13 Hectare

Schedule

district Jalgaon, taluka Erandol

Outlet No.: 1 Left, Canal : Left Canal

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 (C.C.A.)

village Umarade

1	170	..	1.75
2	172	..	4.50
3	174-B	..	2.50
4	174/2-B	..	1.28
5	174/1-A	..	0.76
6	174/1	..	0.75
7	174/2-A	..	0.44
8	174/2	..	0.25
9	175	..	4.22
10	176	..	0.75
11	177	..	0.75
12	178	..	2.00
13	179	..	2.25
14	183	..	2.25
15	184	..	1.75
16	185	..	4.51
17	186/1-A	..	2.50
18	186/2	..	0.50

Total.. 33.72

Outlet No.: 1 Right, Canal : Right Canal

1	100	..	3.38
2	101/1-A	..	1.00
3	101/1-B	..	1.00
4	101/2	..	2.50
5	102/2	..	1.50
6	102/1-B	..	1.75
7	103	..	2.50
8	104	..	7.63
9	94	..	0.50
10	98	..	1.76

Total.. 23.52

Schedule – contd.

district Jalgaon, taluka Erandol

Outlet No.: 2 Left, Canal : Left Canal

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

village Umarade – contd.

1	182/2	..	3.00
2	188/1	..	0.59
3	188/2	..	0.41
4	194/1	..	1.25
5	192	..	0.69
6	192/2	..	0.69
7	191	..	1.25
8	193	..	1.25
9	187	..	1.25

Total.. 10.38

Outlet No.: 2 Right, Canal : Right Canal

1	91/2	..	1.50
2	91/1/2	..	1.00
3	91/1/1	..	1.25
4	92	..	3.25
5	93	..	3.88

Total.. 10.88

Outlet No.: 3 Left, Canal : Left Canal

1	95	..	5.00
2	96	..	1.88
3	97/1-A	..	0.50
4	97/2	..	1.43
5	97/1-A	..	0.31
6	97/1-B	..	0.26
7	189	..	0.58
8	45	..	0.50
9	190	..	0.49

Schedule – contd.

district Jalgaon, taluka Erandol

Outlet No.: 3 Left, Canal : Left Canal

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

village Umarade – contd.

10	46	..	0.50
11	47	..	0.50
12	44/2	..	0.25
13	44/1	..	0.38
14	44/3	..	0.78
15	44/4	..	0.79
16	43/1	..	0.50
17	43/2	..	0.38
18	43/3	..	0.38
19	43/4	..	0.38
20	43/5	..	0.37
21	84	..	0.44
22	98/1	..	1.00
23	98/2	..	0.75
24	98/3	..	0.53
25	58	..	1.00

Total.. 19.86

Outlet No.: 3 Right, Canal : Right Canal

1	88	..	1.25
2	89	..	0.75
3	90	..	0.50
4	87/1	..	3.00
5	87/2	..	0.75
6	112	..	2.13
7	83	..	0.62
8	84	..	0.38
9	85	..	0.75
10	82	..	1.25
11	81	..	1.00

Schedule – contd.

district Jalgaon, taluka Erandol

Outlet No.: 3 Right, Canal : Right Canal

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

village Umarade – contd.

12	86	..	0.38
13	80	..	1.38
14	75	..	0.38
15	76	..	0.38
16	77	..	1.50
17	78	..	0.62
18	79	..	0.62
19	74	..	0.50
20	71	..	0.50
21	72	..	0.50
22	73	..	0.62
Total..			19.77

Outlet No.: 4 Left, Canal : Left Canal

1	50	..	0.50
2	51	..	0.87
3	52	..	3.25
4	53	..	0.75
5	56	..	1.56
6	59	..	0.75
7	60	..	1.37
8	66	..	1.75
9	67	..	1.25
10	68	..	1.62
11	61/2-A	..	0.43
12	61/2-B/1	..	0.43

Schedule – contd.

district Jalgaon, taluka Erandol

Outlet No.: 4 Left, Canal : Left Canal

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

village Umarade – contd.

13	61/2-B/2-A/1/1	..	0.42
14	61/2-B/2/211	..	0.43
15	61/2-B/2-A/2	..	0.43
16	62	..	0.75
17	63	..	0.50
18	64	..	1.12
19	41	..	1.12
20	42	..	3.87
2	2	..	1.50
2	3	..	1.37
2	4	..	1.75
Total..			27.79

Outlet No.: 4 Right, Canal : Right Canal

1	36/1	..	3.88
2	36/2	..	0.50
3	37	..	4.02
4	33	..	0.50
5	34	..	0.75
6	35	..	0.50
7	35/2	..	1.00
8	35/1-B	..	0.88
9	35/1-A	..	0.88
10	35/3/2	..	0.50
Total..			13.41

Schedule – contd.

district Jalgaon, taluka Erandol

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

village Umarade – contd.

Outlet No.: 5 Left, Canal : Left Canal

1	69	..	1.50
2	70/1	..	1.64
3	70/2	..	1.28
4	*38	..	2.50
5	*31/1	..	3.75
6	31/2	..	2.13
7	39/1	..	1.88
8	39/2	..	3.38
9	*40	..	2.50
10	*5/4	..	1.38
11	5/1/B	..	0.75
12	*5/5	..	1.25
13	*5/2	..	1.25
14	*5/3	..	0.50
15	*5/1-A-1	..	0.37

Total.. 26.06

Outlet No.: 6 Left, Canal : Left Canal

1	32	..	5.04
2	34	..	0.50
3	33	..	2.25
4	35/3	..	0.30
5	35/A/1-B	..	0.28
6	35/3/2	..	0.87

Total.. 9.24

Schedule – contd.

district Jalgaon, taluka Erandol

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

Outlet No.: Tail

village Vikharan

1	544	..	1.00
2	545/1	..	4.13
3	545/2	..	1.36
4	545/3	..	1.76
5	546/2-A	..	3.63
6	669	..	1.00
7	670	..	1.85
8	671	..	0.50
9	677	..	1.25
10	678	..	0.25
11	679	..	0.50
12	680/1	..	1.25
13	681	..	0.63
14	682	..	0.38
15	683	..	0.94
16	686	..	0.50
17	673	..	0.94
18	676	..	0.37
19	687	..	1.25

Total.. 23.50

Water User Association Total.. 218.13

SAMBHAJI JAGANNATH MANE,
Executive Engineer,
Girna Irrigation Division, Jalgaon.

Jalgaon, 22nd March 2018.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम,
सन २००५.

अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव, गाव एकलग्न

आउटलेट क्रमांक : टेल/उजवा-४, कालवा : मायनर नं. २

(पहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पहा नियम ३.००)

क्रमांक गिपावि/सिंचन/१२५८/सन २०१८.- ज्याअर्थी, मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे खालील मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थांचे कार्यक्षेत्र घोषित करित आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राची अद्ययावत नकाशाप्रमाणे प्रत व कार्यक्षेत्रातील भूधारकांच्या व भोगवटाधारकांच्या अद्यावत यादीची विहित तपशिलासह प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच, इतर प्रमुख सार्वजनिक स्थळावर प्रसिध्द करण्याचे निर्देशही देत आहे.

मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे असे घोषित करतो की, सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत समुचित प्राधिकरण हे व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटदाराला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटदारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील कुठल्याही भागामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही यापूर्वी स्थापन झालेल्या मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेस अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांचेकडे अपील करता येईल.

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर
१	१९१/१-ब	१.९३
२	१९१/१-अ/१	१.६५
३	१९१/१-अ/२	०.२८
४	१८३	१.२५
५	१८०/१	०.८१
६	१८०/२	१.१६
७	१८०/३	१.५०
८	१८२	०.३५
९	१७९	१.४१
१०	१८१	०.३५
११	१८४/१	०.३५
१२	१८४/२	०.३४
१३	१८५/१	०.२१
१४	१८५/२	०.६०
१५	१७७	१.५२
१६	१७६/३	२.४०
एकूण..		१६.११

आउटलेट क्रमांक : डावा ३, कालवा : मायनर नं. २

सिंचन प्रकल्पाचे नाव	- गिरणा मोठा प्रकल्प	१	१९५	१.१७
	(लोअर गिरणा कालवा).	१	१९९/१	०.८२
उपविभागाचे नाव	- पाटबंधारे उपविभाग,	२	२००	१.४४
	एरंडोल.	३	१९६/१	१.१९
सिंचन शाखा	- सिंचन पाटशाखा,	४	१९६/२	१.१९
	पाळधी-१, तालुका	५	१९६/३	१.१९
	धरणगाव, जिल्हा जळगाव.	६	१९६/४	१.१९
नियोजित पाणीवापर संस्थेचे नाव	- पद्मालय पाणीवापर	७	१९६/५	१.२०
	संस्था, एकलग्न, तालुका	८	१९७	१.८४
	धरणगाव, जिल्हा जळगाव.	९	१९४	४.५५
पाणीवापर संस्थेचे क्षेत्र	- २८७.८० हेक्टर	१०	१९३	१.७३

अनुसूची — चालू

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : डावा ३, कालवा : मायनर नं. २				अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र	
अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र	१	२	३		
१	२	३	हेक्टर				
				आउटलेट क्रमांक : डावा २, कालवा : मायनर नं. २			
११	२०१	..	२.२३	१	२१६/१	..	०.८६
१२	२०३	..	४.२५	२	२१६/२-अ	..	०.४३
१३	२०४	..	१.५६	३	२१६/२-ब	..	०.४२
१४	२०५/१-अ	..	०.६३	४	२१७/१	..	०.६५
१५	२०५/१-ब	..	०.६२	५	२१७/२	..	०.६५
१६	२०५/२	..	०.३१	६	२१८/१	..	०.६४
१७	२०२/१	..	०.९३	७	२१८/२	..	०.६४
१८	२०२/२	..	०.९३	८	२१९	..	१.२७
२०	२०७	..	४.८८	९	२२०/१-अ	..	०.३४
२१	२०८	..	१.४८	१०	२२०/२	..	०.७०
२२	२०९	..	१.५९	११	२२०/१-ब	..	०.३७
२३	२११	..	१.५३	१२	२२१	..	१.४५
२४	२१०	..	१.४८	१३	२३९/१	..	०.६१
२५	२१४	..	१.४७	१४	२३९/२-अ/१	..	०.२०
२६	२१५	..	१.२०	१५	२३९/२-अ/२	..	०.२०
२७	२१२+२१३	..	२.२३	१६	२३९/२-ब/१	..	०.६४
२८	१८६/२	..	०.५४	१७	२३९/२-ब/२	..	०.६४
२९	१८६/१	..	०.५४	१८	२२२/१	..	१.९२.५
३०	१८६/३	..	०.५४	१९	२२२/२	..	१.९२.५
३१	१८९	..	२.९२	२०	२३७/४	..	०.६९
३२	१८८	..	१.२५	२१	२४२/२	..	१.९३
३३	१९२	..	१.९१	२२	२४१	..	०.४२
३४	१९०/२	..	१.५२	२३	२४०	..	०.६५
३५	१९०/१	..	१.२२	२४	२३८	..	०.९३
३६	१८७	..	१.३२				
३७	१७६/१	..	४.२०				
३८	१७६/२	..	४.९४				
एकूण..			७०.१२	एकूण..			१५.३३

अनुसूची — चालू

अनुसूची — चालू

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर

आउटलेट क्रमांक : उजवा ३, कालवा : मायनर नं. २

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर

आउटलेट क्रमांक : डावा १, कालवा : मायनर नं. २

१	२४३/१	..	१.२०
२	२४३/२	..	१.५४
३	२४४	..	२.८९
४	२४८/१	..	२.३३
५	२४८/२	..	०.८०
६	२४९	..	१.२२
७	२५०/१	..	०.६०
८	२५०/२	..	०.६०
९	२४५/१	..	०.४१
१०	२४५/२	..	१.१६
११	२४७	..	४.७९
१२	२४६/१	..	१.०७
१३	२५३/१	..	२.३२
१४	२५३/२/१-ब/२	..	०.४५
१५	२५३/२/१-ब/२	..	०.२०
१६	२५३/२/३/१	..	०.९८
१७	२५३/२/३/२	..	०.४९
१८	२५३/२/२-ब	..	०.८६
१९	२५३/२/२-अ/१	..	०.८१
२०	२५३/२/२-अ	..	०.६१
२१	२५२	..	३.६८
एकूण..			२९.०१

आउटलेट क्रमांक : उजवा ३, कालवा : मायनर नं. २

१	२२६	..	२.८९
२	२२५	..	१.६१
३	२२३/१	..	१.११
४	२२३/२	..	०.८२
५	२२४	..	१.१०

आउटलेट क्रमांक : उजवा २, कालवा : मायनर नं. २

१	२३०	..	५.२९
२	२६५/१	..	.९२.५
३	२६५/२	..	.९२.५
४	२६६	..	१.९३
५	२६३	..	१.५३
६	२६२	..	२.२२
७	२६१/१	..	०.९५
८	२६१/२	..	०.९५
९	२७९	..	१.३९
१०	२६०	..	१.७०
११	२७८/१	..	१.३२
१२	२७६/२	..	१.२१
१३	२६४	..	०.७७
एकूण..			१९.२६

अनुसूची — चालू

अनुसूची — चालू

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र	आउटलेट क्रमांक : उजवा १, कालवा : मायनर नं. २
१	२	३	४
		हेक्टर	
			हेक्टर
			१
			२
			३
			४
			५
			६
			७
			८
			९
			१०
			११
			१२
			१३
			१४
			१५
			१६
			१७
			१८
			१९
			२०
			२१
			२२
			२३
			२४
			२५
			२६
			२७
			२८
			२९
			३०
			३१
			३२
			३३
			३४
			३५
			३६
			३७
			३८
			३९
			४०
			४१
			४२
			४३
			४४
			४५
			४६
			४७
			४८
			४९
			५०
			५१
			५२
			५३
			५४
			५५
			५६
			५७
			५८
			५९
			६०
			६१
			६२
			६३
			६४
			६५
			६६
			६७
			६८
			६९
			७०
			७१
			७२
			७३
			७४
			७५
			७६
			७७
			७८
			७९
			८०
			८१
			८२
			८३
			८४
			८५
			८६
			८७
			८८
			८९
			९०
			९१
			९२
			९३
			९४
			९५
			९६
			९७
			९८
			९९
			१००
			१०१
			१०२
			१०३
			१०४
			१०५
			१०६
			१०७
			१०८
			१०९
			११०
			१११
			११२
			११३
			११४
			११५
			११६
			११७
			११८
			११९
			१२०
			१२१
			१२२
			१२३
			१२४
			१२५
			१२६
			१२७
			१२८
			१२९
			१३०
			१३१
			१३२
			१३३
			१३४
			१३५
			१३६
			१३७
			१३८
			१३९
			१४०
			१४१
			१४२
			१४३
			१४४
			१४५
			१४६
			१४७
			१४८
			१४९
			१५०
			१५१
			१५२
			१५३
			१५४
			१५५
			१५६
			१५७
			१५८
			१५९
			१६०
			१६१
			१६२
			१६३
			१६४
			१६५
			१६६
			१६७
			१६८
			१६९
			१७०
			१७१
			१७२
			१७३
			१७४
			१७५
			१७६
			१७७
			१७८
			१७९
			१८०
			१८१
			१८२
			१८३
			१८४
			१८५
			१८६
			१८७
			१८८
			१८९
			१९०
			१९१
			१९२
			१९३
			१९४
			१९५
			१९६
			१९७
			१९८
			१९९
			२००
			२०१
			२०२
			२०३
			२०४
			२०५
			२०६
			२०७
			२०८
			२०९
			२१०
			२११
			२१२
			२१३
			२१४
			२१५
			२१६
			२१७
			२१८
			२१९
			२२०
			२२१
			२२२
			२२३
			२२४
			२२५
			२२६
			२२७
			२२८
			२२९
			२३०
			२३१
			२३२
			२३३
			२३४
			२३५
			२३६
			२३७
			२३८
			२३९
			२४०
			२४१
			२४२
			२४३
			२४४
			२४५
			२४६
			२४७
			२४८
			२४९
			२५०
			२५१
			२५२
			२५३
			२५४
			२५५
			२५६
			२५७
			२५८
			२५९
			२६०
			२६१
			२६२
			२६३
			२६४
			२६५
			२६६
			२६७
			२६८
			२६९
			२७०
			२७१
			२७२
			२७३
			२७४
			२७५
			२७६
			२७७
			२७८
			२७९
			२८०
			२८१
			२८२
			२८३
			२८४
			२८५
			२८६
			२८७
			२८८
			२८९
			२९०
			२९१
			२९२
			२९३
			२९४
			२९५
			२९६
			२९७
			२९८
			२९९
			३००
			३०१
			३०२
			३०३
			३०४
			३०५
			३०६
			३०७
			३०८
			३०९
			३१०
			३११
			३१२
			३१३
			३१४
			३१५
			३१६
			३१७
			३१८
			३१९
			३२०
			३२१
			३२२
			३२३
			३२४
			३२५
			३२६
			३२७
			३२८
			३२९
			३३०
			३३१
			३३२
			३३३
			३३४
			३३५
			३३६
			३३७
			३३८
			३३९
			३४०
			३४१
			३४२
			३४३
			३४४
			३४५
			३४६
			३४७
			३४८
			३४९
			३५०
			३५१
			३५२
			३५३
			३५४
			३५५
			३५६
			३५७
			३५८
			३५९
			३६०
			३६१
			३६२
			३६३
			३६४
			३६५
			३६६
			३६७
			३६८
			३६९
			३७०
			३७१
			३७२
			३७३
			३७४
			३७५
			३७६
			३७७
			३७८
			३७९
			३८०
			३८१
			३८२
			३८३
			३८४
			३८५
			३८६
			३८७
			३८८
			३८९
			३९०
			३९१
			३९२
			३९३
			३९४
			३९५
			३९६
			३९७
			३९८
			३९९
			४००
			४०१
			४०२
			४०३
			४०४
			४०५
			४०६
			४०७
			४०८
			४०९
			४१०
			४११
			४१२
			४१३
			४१४
			४१५
			४१६
			४१७
			४१८
			४१९
			४२०
			४२१

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : टेल, कालवा : सबमायनर नं. २

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर
३	२०६	४.३९
४	२०५/१-अ	०.६३
५	२०५/ब	०.६२
६	२०५/२	०.३१
७	२०४	१.५६
८	१९४	४.५५
९	१९५	१.१७
१०	१९६/१	१.१९
११	१९६/२	१.१९
१२	१९६/३	१.१९
१३	१९६/४	१.१९
१४	१९६/५	१.१९
१५	१९७	१.८४
१६	१९९/१	०.८२
१७	२००	१.४४
१८	१९३	१.७३
१९	२०१	२.३३
२०	१९२	१.९१
एकूण..		३३.०२
पाणीवापर संस्था एकूण..		२८७.८०

संभाजी जगन्नाथ माने,
कार्यकारी अभियंता,
गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

जळगाव, २२ मार्च २०१८.

Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005

(See Section 5.0,6.0,7.0 of the Act)

(See Rule 3.00)

क्रमांक गिपावि/सिंचन/१२५८/सन २०१८.- Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Major Level Water User's Association (DLA) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon hereby delineate, area of Operation of Major Level WUA and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said included WUA's shall be displayed on the notice board of the office of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon, also hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under management of Irrigation System by Farmers.

Any WUA at Major Level affected by this notification or part thereof, may file and appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon within thirty days from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette.

Project Name	- Girna Major Project (Lower Girna Canal).
Sub-Division	- Irrigation Sub-Division, Erandol, district Jalgaon.
Section	- Irrigation Section, Paldhi-1, taluka Dharangaon, district Jalgaon.
Name of Water User Association.	- Padmalaya Water User's Association, Ekalagne Bk., taluka Dharangaon, district Jalgaon.
Area of Water User Association.	- 287.80 Hectare

Schedule – contd.

**district Jalgaon, taluka Dharangaon,
village Ekalagne Bk.**

Outlet No.: Tail / OR-4, Canal : Minor No. 2

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 (C.C.A.)
1	191/1-B	1.93
2	191/1-A/1	1.65
3	191/2-A/2	0.28
4	183	1.25
5	180/1	0.81
6	180/2	1.16
7	180/3	1.50
8	182	0.35
9	179	1.41
10	181	0.35
11	184/1	0.35
12	184/2	0.34
13	185/1	0.21
14	185/2	0.60
15	177	1.52
16	176/3	2.40
Total..		16.11

Outlet No.: OL-3, Canal : Minor No. 2

1	195	1.17
2	199/1	0.82
3	200	1.44
4	196/1	1.19
5	196/2	1.19
6	196/3	1.19
7	196/4	1.19
8	196/5	1.20
9	197	1.84
10	194	4.55

Schedule – contd.

Outlet No.: OL-3, Canal : Minor No. 2

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 (C.C.A.)
11	193	1.73
12	201	2.23
13	203	4.25
14	204	1.56
15	205/1-A	0.63
16	205/1-B	0.62
17	205/2	0.31
18	202/1	0.93
19	202/2	0.93
20	206	4.39
21	207	4.88
22	208	1.48
23	209	1.59
24	211	1.53
25	210	1.48
26	214	1.47
27	215	1.20
28	212+213	2.23
29	186/2	0.54
30	186/1	0.54
31	186/3	0.54
32	189	2.92
33	188	1.25
34	192	1.91
35	190/2	1.52
36	190/1	1.22
37	187	1.32
38	176/1	4.20
39	176/2	4.94
Total..		70.12

Schedule – contd.**Schedule – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 (C.C.A.)

Outlet No.: OL-1, Canal : Minor No. 2

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 (C.C.A.)

Outlet No.: OL-2, Canal : Minor No. 2

1	216/1	..	0.86
2	216/2-A	..	0.43
3	216/2-B	..	0.42
4	217/1	..	0.65
5	217/2	..	0.65
6	218/1	..	0.64
7	218/2	..	0.64
8	219	..	1.27
9	220/1-A	..	0.34
10	220/2	..	0.70
11	220/1-B	..	0.37
12	221	..	1.45
13	239/1	..	0.61
14	239/2-A/1	..	0.20
15	239/2-A/2	..	0.20
16	239/2-B/1	..	0.64
17	239/2-B/2	..	0.64
18	222/1	..	.92.5
19	222/2	..	.92.5
20	237/4	..	0.69
21	242/2	..	1.93
22	241	..	0.42
23	240	..	0.65
24	238	..	0.93

Total.. 15.33**Outlet No.: OL-1, Canal : Minor No. 2**

1	243/1	..	1.20
2	243/2	..	1.54
3	244	..	2.89
4	248/1	..	2.33
5	248/2	..	0.80
6	249	..	1.22
7	250/1	..	0.60
8	250/2	..	0.60

9	245/1	..	0.41
10	245/2	..	1.16
11	247	..	4.79
12	246/1	..	1.07
13	253/1	..	2.32
14	253/2/1-B/2	..	0.45
15	253/2/1-B	..	0.20
16	253/2/3/1	..	0.98
17	253/2/3/2	..	0.49
18	253/2/2-B	..	0.86
19	253/2/2-A/1	..	0.81
20	253/2/2-A	..	0.61
21	252	..	3.68

Total.. 29.01**Outlet No.: OR-3, Canal : Minor No. 2**

1	226	..	2.89
2	225	..	1.61
3	223/1	..	1.11
4	223/2	..	0.82
5	224	..	1.10
6	231	..	2.43
7	236	..	1.20
8	235	..	1.20
9	232/1	..	1.18
10	232/2	..	0.61
11	233/1	..	0.61
12	233/2	..	1.28
13	234	..	2.33
14	251/2	..	1.80
15	251/1	..	1.91

Total.. 22.08

Schedule – contd.**Schedule – contd.**

Sr. No.	Gat No.	Area	Outlet No.: OR-1, Canal : Minor No. 2
1	2	3 (C.C.A.)	Sr. No. 1 Gat No. 2 Area 3 (C.C.A.)
Outlet No.: OR-2, Canal : Minor No. 2			
1	230	5.29	17 288/1 1.96
2	265/1	.92.5	18 288/2 3.00
3	265/2	.92.5	19 276 5.45
4	266	1.93	20 272/1 1.41
5	263	1.53	21 272/2-A 2.06
6	262	2.22	22 272/2-B 2.04
7	261/1	0.95	23 272-C 2.04
8	261/2	0.95	24 275 7.90
9	279	1.39	
10	260	1.70	Total.. 45.68
11	278/1	1.32	Outlet No.: OR-1, Canal : Minor No. 2
12	276/2	1.21	1 186/2 0.54
13	264	0.77	2 186/1 0.54
	Total..	19.26	3 186/3 0.54
Outlet No.: OR-1, Canal : Minor No. 2			4 176/1 4.20
1	227	1.02	5 176/2 4.94
1	291	1.58	6 187 1.32
2	228/1	0.40	7 188 0.62
3	228/2	0.76	8 188/1 0.63
5	294	0.52	9 189 2.92
6	229	1.42	10 190/2 1.52
7	295/1	0.11	11 190/1 1.22
8	295/2	0.13	Total.. 18.99
9	292/1/1	0.80	Outlet No.: OL-1, Canal : Sub-Minor No. 2
10	292/2	1.61	1 215 1.20
11	292/1/2	0.79	2 214 1.47
12	290	3.84	3 212+213 2.23
13	289	1.36	4 210 1.48
14	286	0.64	5 208 1.48
15	287/1	3.14	6 209 1.59
16	287/2	1.70	7 211 1.53

Schedule – contd.

Outlet No.: OL-1, Canal : Sub-Minor No. 2

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)
8	207	4.88
9	203	1.41
10	202/2	0.93
Total..		18.20

Outlet No.: Tail, Canal : Sub-Minor No. 2

1	202/1	0.93
2	203	2.84
3	206	4.39
4	205/1-A	0.63
5	205/1-B	0.62
6	205/2	0.31
7	204	1.56
8	194	4.55
9	195	1.17
10	196/1	1.19
11	196/2	1.19
12	196/3	1.19
13	196/4	1.19
14	196/5	1.19
15	197	1.84
16	199/1	0.82
17	200	1.44
18	193	1.73
19	201	2.33
20	192	1.91
Total..		33.02

Water User Association Total.. 287.80

SAMBHAJI JAGANNATH MANE,
Executive Engineer,
Girna Irrigation Division, Jalgaon.

Jalgaon, 22nd March 2018.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम,
सन २००५.

(पहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)
(पहा नियम ३.००)

क्रमांक गिपावि/सिंचन/१२५८/सन २०१८.- ज्याअर्थी, मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे खालील मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थांचे कार्यक्षेत्र घोषित करीत आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राची अद्यावत नकाशाप्रमाणे प्रत व कार्यक्षेत्रातील भूधारकांच्या व भोगवटाधारकाच्या अद्यावत यादीची विहित तपशिलासह प्रमाणित प्रत संबंधित गावपंचायत, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच इतर प्रमुख सार्वजनिक स्थळावर प्रसिध्द करण्याचे निर्देशही देत आहे.

मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे असे घोषित करतो की, सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत समुचित प्राधिकरण हे व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटदाराला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटदारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील कुठल्याही भागामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही यापूर्वी स्थापन झालेल्या मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेस अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांचेकडे अपील करता येईल.

सिंचन प्रकल्पाचे नाव - गिरणा मोठा प्रकल्प
(लोअर गिरणा कालवा)
उपविभागाचे नाव - पाटबंधारे उपविभाग, एरंडोल
सिंचन शाखा - सिंचन पाटशाखा, पाळधी-१,
तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव.

नियोजित पाणीवापर संस्थेचे नाव. - निलकमल पाणीवापर संस्था,
चिंचपुरा, तालुका एरंडोल,
जिल्हा जळगाव.

पाणीवापर संस्थेचे क्षेत्र - ५५२.७० हेक्टर

अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

आउटलेट क्रमांक : उजवा ८,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र	हेक्टर
१	२	३	

गाव मुसळी खुर्द

१	३०/१	..	०.६२
२	३०/२	..	०.६२
३	३४	..	०.९१
४	३३/१	..	१.०८
५	३३/२	..	०.६०
६	३३/३	..	१.०३
७	३१	..	०.८३
८	३२/१	..	०.३३
९	३२/२/१	..	०.३३
१०	३२/२/२	..	०.३३
११	२२/१	..	२.४४
१२	२२/२	..	१.३८
१३	११२	..	०.८६
१४	२१	..	१.१४
१५	२०	..	१.४२
१६	५३	..	३.००
१७	४९/१	..	१.६२
१८	५४/२	..	०.६१
१९	५१	..	०.४७
२०	५६	..	०.४७
२१	५२	..	०.४०
२२	५५	..	०.४२
२३	५४/१	..	४.९४
२४	६४	..	३.२०
२५	६३	..	०.६५
२६	६२	..	०.७०
२७	६१	..	०.६६

एकूण.. ३१.०६

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र	हेक्टर
१	२	३	

गाव मुसळी खुर्द — चालू

आउटलेट क्रमांक : डावा ४,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

१	३७	..	०.३५
२	३८	..	१.३८
३	३९/१	..	०.४९
४	३९/२/१	..	०.९८
५	४०/१	..	०.४०
६	४०/२	..	१.२०
७	४१	..	०.६३
८	४२	..	०.२९
९	४३	..	०.८७
१०	४४	..	०.८५
११	४५	..	१.१३
१२	४६	..	२.४५
१३	४७	..	०.८५
१४	४९/१	..	१.६२
१५	३५/३६/२	..	१.२४
१६	३५/३६/१	..	१.१९
१७	३८	..	१.४९
१८	३३/१-अ	..	०.५०
१९	३३/१-ब	..	०.५०
२०	३३/१-क	..	०.५०
२१	५०/१	..	०.६७
२२	५०/२	..	०.६७
२३	५७/१	..	०.७१
२४	५७/१	..	०.६०
२५	४९	..	१.३७
२६	४८	..	०.८७

एकूण.. २३.८०

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर

गाव मुसळी खुर्द — चालू

आउटलेट क्रमांक : डावा ३,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

१	५९/२	..	१.२७
२	६०/१	..	०.९५
३	५८/२	..	०.८५
४	६०/२	..	०.९४
५	५८/१	..	०.८५
६	५९/१	..	१.५८
७	११०	..	०.६६
८	८६	..	२.२१
९	८७/१/१	..	०.८१
१०	८७/१/२-ब	..	२.३०
११	८८	..	१.२७
१२	८९/१	..	१.४३
१३	८९/२	..	१.४४
१४	९१/१	..	०.२०
एकूण..			१६.७६

आउटलेट क्रमांक : उजवा ७,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

१	८०/१/१	..	०.४०
२	८०/१/१	..	०.३०
३	८०/१-ब/२	..	०.३०
४	८४	..	२.०६
५	८५/१/१	..	१.१०
६	८५/१/२	..	०.५०
७	८५/२	..	०.४०
८	८७/२	..	१.६०
९	८७/१/२-अ	..	०.४७

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर

गाव मुसळी खुर्द — चालू

आउटलेट क्रमांक : उजवा ७,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

१०	९०	..	७.७७
११	९१/१	..	४.०१
१२	८१	..	२.१७
१३	७९	..	१.५६
१४	८०/२-अ	..	०.२०
एकूण..			२२.८४

आउटलेट क्रमांक : डावा ७,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

१	८०/२	..	०.५२
२	८०/३	..	०.७१
३	८२/१	..	१.९५
४	८३	..	४.१४
५	९१/२	..	१.४१
६	८२/२	..	०.८०
७	९६/१-अ	..	१.८३
८	९५	..	०.५२
९	९४/१	..	०.६२
१०	९३/१	..	१.०१
११	९३/२	..	१.८२
१२	९२	..	२.६८
१३	९६/१-ब/२	..	०.६२
१४	९४/२	..	०.६२
एकूण..			१९.२५

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर

गाव वराड खुर्द

आउटलेट क्रमांक : उजवा ७,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

१	२९/१	..	०.३८
२	२६/२	..	०.३८
३	२६/१/१	..	०.६६
४	२५	..	०.६३
५	३२	..	०.५३
६	२६/१/२	..	०.६२
७	२६/१/३	..	०.६७
८	३१/३	..	१.२१
९	३१/२-अ	..	०.८७
१०	३१/२-ब	..	०.८८
११	३०/२/२	..	०.८१
१२	३०/२/१	..	१.४५
१३	३०/१-अ/१	..	०.७४
१४	३०/१-अ/२	..	०.९०
१५	२९/२	..	१.००
१६	२९/३	..	१.००
१७	२९/४	..	०.७२
एकूण..			१३.४५

आउटलेट क्रमांक : उजवा ६,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

१	२७/१	..	०.८५
२	२७/२	..	०.६०
३	११	..	०.६९
४	०.३०
५	१०	..	१.०८
६	८	..	०.८९
७	७	..	०.३०
८	४	..	१.०६

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर

गाव वराड खुर्द — चालू

आउटलेट क्रमांक : उजवा ६,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

९	१३	..	०.६५
१०	१४	..	०.२३
११	१५	..	०.०३
१२	२३	..	१.५६
१३	२२/१	..	०.४०
१४	२२/२	..	१.०५
१५	३४	..	३.५२
१६	३५	..	१.४९
१७	३६	..	१.३४
१८	३७	..	४.५६
एकूण..			२०.६०

आउटलेट क्रमांक : उजवा ५,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

१	३७	..	२.००
२	३९/१	..	१.३०
३	३९/२	..	१.२६
४	४०	..	२.८६
५	४१/१	..	१.२६
६	२१/२	..	०.४०
७	२१/१	..	१.००
८	१८	..	०.५८
९	२०	..	०.७६
१०	३८/१-अ	..	०.३८
११	३८/१-ब	..	०.३९
१२	३८/२	..	०.८०
१३	४५/१	..	०.७४
१४	४५/२	..	०.७५
१५	४४/१	..	०.६१
१६	४४/२	..	१.५६

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर

गाव वराड खुर्द — चालू

आउटलेट क्रमांक : उजवा ६,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

१७	१६/१	..	०.८१
१८	१६/२	..	०.६०
१९	१७	..	०.८३
२०	४६	..	१.०३
२१	५७/१	..	२.८७
२२	५७/२	..	०.५८
२३	६९/१	..	०.७४
२४	६९/२	..	०.७३
२५	४३/१	..	०.८३
२६	४३/२	..	०.८५
२७	४२/१	..	०.७२
२८	४२/२	..	१.२५
२९	४१/३	..	०.५०
३०	४१/४	..	०.५०
३१	४१/५	..	०.५०
३२	४२/२	..	०.३७
एकूण..			३०.३६

आउटलेट क्रमांक : उजवा ४,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

१	६७	..	०.४०
२	६८	..	०.३९
३	६६	..	०.६४
४	६२	..	०.९०
५	६५	..	०.९५
६	६४	..	०.४९
७	७०	..	३.०१
८	७१	..	४.२३
९	७२	..	५.३९
एकूण..			१६.४०

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर

गाव वराड खुर्द — चालू

आउटलेट क्रमांक : उजवा ६,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

१	८९	..	०.५३
२	९०	..	०.७७
३	८८	..	०.३७
४	८७	..	१.६२
५	८५	..	०.४२
६	८४	..	०.५३
७	८३	..	०.४३
८	८६	..	१.७८
९	७६	..	२.४९
१०	८०/२	..	०.३९
११	८०/१	..	०.३५
१२	८१	..	१.१३
१३	७९	..	०.६१
१४	८२	..	१.८१
एकूण..			१३.२३

आउटलेट क्रमांक : डावा ३,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

१	७७/१	..	०.४९
२	७८	..	१.३५
३	७७/२	..	०.४९
एकूण..			२.३३

आउटलेट क्रमांक : उजवा २,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

१	९३/१	..	०.४०
२	९३/२/१	..	१.९५

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर

गाव वराड खुर्द — चालू

आउटलेट क्रमांक : उजवा २,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

३	९३/२/२	..	०.८१
४	९४	..	३.१९
५	१५२	..	२.४९
६	११	..	०.६५
७	१५०	..	०.८१
८	१४९	..	१.३९
९	१४७	..	०.७२
१०	९२	..	३.९६
११	१४६/१	..	०.४०
१२	१४६/१-अ	..	०.६८
१३	१४६/२	..	०.४०
१४	१४८/१	..	०.६१
१५	१४८/२	..	१.७१
१६	१५९	..	०.७९
१७	१५८	..	०.५६
१८	१५७/१	..	२.६०
१९	१५७/२	..	२.६०
२०	१६०	..	०.८९
२१	१५३/१	..	२.७०
२२	१५३/२	..	२.६९
२३	१३०/१	..	१.०९
२४	१२९	..	२.५०
२५	१५६/१	..	०.५१
२६	१५६/२	..	०.५४
२७	१५६/३	..	०.५१
२८	१५६/४	..	०.६०

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर

गाव वराड खुर्द — चालू

आउटलेट क्रमांक : उजवा २,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

२९	१५६/५	..	०.३२
३०	१५६/६	..	०.३३
३१	१५४/१	..	१.३६
३२	१४५/२	..	१.७१
३३	१४५/२	..	१.५०
३४	१४०	..	३.०३
एकूण..			४७.००

आउटलेट क्रमांक : डावा १,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

१	७५/२-अ	..	०.४५
२	७५/१-ब	..	१.०१
३	७५/२-ब	..	०.८३
४	९५	..	२.९९
५	९६	..	२.८७
६	९७/१	..	०.४६
७	९८	..	१.२७
८	१३९/१	..	०.६३
९	१३९/२	..	०.६३
१०	७५/१-अ/२	..	१.७७
एकूण..			१२.९१

आउटलेट क्रमांक : उजवा १,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

१	१५५	..	३.०५
२	१५४/२	..	१.२०
३	१५४/३	..	०.८०

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर

गाव वराड खुर्द — चालू

आउटलेट क्रमांक : उजवा १,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

४	१२१/१	..	१.९३
५	१२१/२	..	१.९३
६	१२५	..	२.१८
७	१२२	..	१.०५
८	१२६/२	..	१.०६
९	१२०	..	१.६०
१०	१२४	..	२.२४
११	१२६/३	..	०.३०
१२	११५/१-अ	..	१.७०
१३	११५/१-ब	..	०.६१
१४	११५/२	..	०.२९
१५	१२८	..	१.५४
१६	१२७	..	३.०६
१७	१२३	..	१.०५
एकूण..			२५.५९

आउटलेट क्रमांक : टेल / डावा ३,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

गाव चिंचपुरा

१	२०/१	..	३.८१
२	३७	..	१.२४
३	४२/१	..	०.७३
४	४२/२	..	०.७३
५	४३	..	१.८३
६	४४	..	३.०५
७	४१/१	..	०.९१
८	४१/२/४	..	१.१९
९	१०	..	२.३९

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर

गाव चिंचपुरा — चालू

आउटलेट क्रमांक : टेल / डावा ३,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

१०	४५/२	..	१.१३
११	४५/१	..	१.००
१२	४८/२-ब/१	..	०.२५
१३	४८/२-अ/२	..	०.४०
१४	४८/२-अ/१	..	०.२३
१५	४८/२-ब/२-अ	..	०.२३
१६	४८/२-ब/२-ब	..	०.१५
१७	४८/२-क	..	०.६४
१८	४८/१	..	१.६२
१९	४७	..	१.४०
२०	४९	..	१.१६
२१	५६	..	१.१६
२२	५७	..	१.७४
२३	२०/२	..	१.७९
२४	१९	..	०.५१
२५	१७	..	०.१०
२६	१८	..	५.४०
२७	१६	..	४.१५
२८	१५	..	०.५२
२९	१४/१	..	२.३१
३०	१४/२	..	०.३०
३१	१३	..	२.७२
३२	११	..	०.७४
३३	१२	..	०.३७
३४	१/१	..	१.३२
३५	१/२	..	१.३२
३६	२	..	०.६८
३७	३	..	०.३२

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर

गाव चिंचपुरा — चालू

आउटलेट क्रमांक : टेल / डावा ३,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

३८	४	..	१.३२
३९	५	..	०.५७
४०	६	..	०.२२
४१	७/१	..	०.३०
४२	७/२/१	..	०.३६
४३	७/२/२	..	०.६०
४४	८	..	१.७६
४५	९/१	..	२.०७
४६	९/२	..	०.५०
४७	४६	..	१.३७
एकूण..			५८.६१

आउटलेट क्रमांक : डावा २,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

१	१२०	..	१.१९
२	१२१-अ	..	०.८९
३	१२१-ब	..	०.३२
४	१२२	..	१.५९
५	१२४	..	०.९२
६	१२३/१-अ	..	५.२३
७	१२३/२	..	०.६०
८	१२५-ब	..	२.४६
९	१२७	..	०.७९
१०	१०२	..	१.८०
११	१०३	..	१.७४
१२	१२३/१-ब	..	०.९५
१३	१२६/१/१	..	०.४०
एकूण..			१८.८८

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर

गाव चिंचपुरा — चालू

आउटलेट क्रमांक : डावा १,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

१	१४७	..	२.०८
२	१४६	..	१.२०
३	१४५	..	०.८७
४	१४३/२	..	१.०८
५	१४३/१	..	१.७४
६	१४१	..	१.३९
७	१४२	..	१.३९
८	१४८	..	१.४०
९	१४४	..	४.००
१०	१५०	..	१.२६
११	१३१/३	..	१.६८
१२	१३१/२	..	१.६८
१३	१३१/१	..	०.९०
१४	१५१/१-अ	..	२.०९
१५	१५१/२-अ	..	०.८१
१६	१५१/१-ब/१	..	१.०९
१७	१५१/१-ब/२	..	१.००
१८	१५१/२-ब	..	०.४०
१९	१५२	..	२.१०
२०	१५३	..	१.४३
२१	१३०/३	..	०.९३
२२	१३०/२	..	०.९४
२३	१३०/१	..	०.९४
२४	१२९	..	४.९४
२५	९८/२/१	..	१.४०
२६	९८/१/१	..	१.४०

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर

गाव चिंचपुरा — चालू

आउटलेट क्रमांक : डावा १,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

२७	९८/१/२	..	१.४१
२८	९८/२/२	..	१.४०
२९	१५७/१	..	०.७६
३०	१५८	..	०.७७
३१	१५५	..	१.५९
३२	१२८/१	..	३.००
३३	१२८/२	..	३.३०
३४	१२८/३	..	२.८३
३५	१००/१	..	०.६०
३६	१००/२	..	०.६१
३७	१५४	..	०.५५
३८	९९	..	१.००
३९	१००/२	..	२.०४
४०	१०१/२/२	..	१.६४
४१	१०१/२/१	..	०.४०
४२	९३/१	..	१.०५
४३	९३/२	..	१.१६
४४	८९/१	..	०.९३
४५	८९/२	..	०.९२
४६	९०	..	०.८७
४७	९१	..	०.८८
४८	९२	..	०.९१
एकूण..			६८.७६

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर

गाव चिंचपुरा — चालू

आउटलेट क्रमांक : उजवा ४,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

१	१०५	..	०.६६
२	१०६	..	०.३९
३	१०९/२	..	०.३८
४	१०९/१	..	०.५८
५	१०९/५/१	..	०.२६
६	१०९/५/२	..	०.२१
७	१०९/६	..	०.४८
८	१०४/२	..	२.२३
९	६३	..	२.८२
१०	६४	..	१.८४
११	६५/१	..	३.९३
१२	९४	..	२.५०
एकूण..			१६.२८

आउटलेट क्रमांक : उजवा ३,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

१	६६	..	०.८५
२	६५/१-अ	..	३.९२
३	६५/२-ब	..	३.८०
४	७१	..	१.३७
५	८८	..	६.६९
६	१७३	..	२.१९
७	८५	..	२.३२
८	८२/१	..	१.२४
९	८४/२	..	१.२५
१०	९५	..	२.८९
११	८३/२	..	०.८६
एकूण..			२७.३८

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर

गाव चिंचपुरा — चालू

आउटलेट क्रमांक : उजवा २,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

१	८७	..	१.३२
२	८६/१	..	१.३४
३	८६/२	..	१.३३
४	८६/४	..	१.४७
५	८६/५	..	१.४७
६	८६/३	..	०.३०
७	७८	..	१.७८
८	७७	..	१.९४
एकूण..			१०.९५

आउटलेट क्रमांक : उजवा १,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

१	७२/१	..	०.४०
२	७२/२/१-अ	..	०.५७
३	७२/२/१-ब	..	०.५७
४	७२/२/१-क	..	०.७१
५	७२/२/२	..	०.४५
६	७५/१	..	०.५४
७	७५/२/२	..	०.३२
८	७५/२/१	..	०.२२
९	७५/३	..	०.५४
१०	७५/४	..	०.५४
११	७५/५	..	०.५८
१२	७६/१	..	१.५२
१३	७६/२	..	१.५२
एकूण..			८.४८

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर

गाव चिंचपुरा — चालू

आउटलेट क्रमांक : डावा ४,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

१	३३/२	..	१.५०
२	३९	..	०.७०
३	४१/२/१	..	१.१६
४	४१/२/२	..	१.१६
५	४१/२/३	..	१.१६
६	३२	..	३.०८
७	३४	..	०.६१
८	३४/२	..	०.६१
९	४०/१-ब	..	२.४२
१०	४०/२-ब	..	३.२०
११	४०/२-अ	..	०.८४
१२	५२	..	१.३८
१३	४९	..	१.१६
एकूण..			१८.९८

आउटलेट क्रमांक : डावा ३,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

१	५०/१	..	०.५६
२	५०/२	..	०.५६
३	५६	..	१.१६
४	५५	..	१.०५
५	५८/१	..	२.५२
६	५८/२	..	१.२०
७	५९	..	०.४१
८	५१	..	०.८४
९	५२	..	१.०७
१०	५३	..	०.६६

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर

गाव चिंचपुरा — चालू

आउटलेट क्रमांक : डावा ३,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

११	६०/१	..	०.७०
१२	६०/२	..	०.७१
१३	६०/३	..	०.७१
१४	६०/४	..	०.७१
१५	६०/५	..	०.७१
एकूण..			१३.५७

आउटलेट क्रमांक : डावा २,
कालवा : मुख्य कालवा/बोरखेडा मायनर

१	६२/१/१	..	१.१५
२	६२/१/२	..	०.६०
३	६२/२	..	१.२१
४	६१	..	०.५७
५	६७	..	१.०६
६	६८/१	..	१.९६
७	६८/२	..	१.८२
८	६९	..	१.८९
९	७०/१	..	१.८२
१०	७०/२	..	०.४०
११	७२	..	१.४९
१२	७३	..	१.२६
एकूण..			१५.२३
पाणीवापर संस्था एकूण..			५५२.७०

संभाजी जगन्नाथ माने,
कार्यकारी अभियंता,
गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

जळगाव, २२ मार्च २०१८.

**Maharashtra Management of Irrigation
System by Farmers Act, 2005**

(See Section 5.0,6.0,7.0 of the Act)

(See Rule 3.00)

क्रमांक गिपावि/सिंचन/१२५८/सन २०१८.- Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Major Level Water User Association (DLA) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon hereby delineate, area of Operation of Major Level WUA and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said included WUA's shall be displayed on the notice board of the office of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon, also hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User Association shall be binding on all the holders and occupiers of the land under management of Irrigation System by Farmers.

Any WUA at Minor Level affected by this notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon within thirty days from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette.

Project Name	- Girna Major Project (Lower Girna Canal)
Sub-Division	- Irrigation Sub-Division, Erandol, district Jalgaon.
Section	- Irrigation Section, Paldhi-1, taluka Dharangaon, district Jalgaon.
Name of Water User Association.	- Nilkamal Water User Association, Chinchpura, taluka Erandol.
Area of Water User Association.	- 552.70 Hectare

Schedule

district Jalgaon, taluka Dharangaon

**Outlet No.: OR 8,
Canal : Main Canal / Borkheda Minor**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

village Musali Kh.

1	30/1	..	0.62
2	30/2	..	0.62
3	34	..	0.91
4	33/1	..	1.08
5	33/2	..	0.60
6	33/3	..	1.03
7	31	..	0.83
8	32/1	..	0.33
9	32/2/1	..	0.33
10	32/2/2	..	0.33
11	22/1	..	2.44
12	22/2	..	1.38
13	112	..	0.86
14	21	..	1.14
15	20	..	1.42
16	53	..	3.00
17	49/1	..	1.62
18	54/2	..	0.61
19	51	..	0.47
20	56	..	0.47
21	52	..	0.40
22	55	..	0.42
23	54/1	..	4.94
24	64	..	3.20
25	63	..	0.65
26	62	..	0.70
27	61	..	0.66

Total.. 31.06

Schedule – contd.

district Jalgaon, taluka Dharangaon

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

village Musali Kh. – contd.

Outlet No.: OL 4,

Canal : Main Canal / Borkheda Minor

1	37	..	0.35
2	38	..	1.38
3	39/1	..	0.49
4	39/2/1	..	0.98
5	40/1	..	0.40
6	40/2	..	1.20
7	41	..	0.63
8	42	..	0.29
9	43	..	0.87
10	44	..	0.85
11	45	..	1.13
12	46	..	2.45
13	47	..	0.85
14	49/1	..	1.62
15	35/36/2	..	1.24
16	35/36/1	..	1.19
17	38	..	1.49
18	33/1-A	..	0.50
19	33/1-B	..	0.50
20	33/1-C	..	0.50
21	50/1	..	0.67
22	50/2	..	0.67
23	57/1	..	0.71
24	57/1	..	0.60
25	49	..	1.37
26	48	..	0.87

Total.. 23.80

Schedule – contd.**district Jalgaon, taluka Dharangaon**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

village Musali Kh. – contd.**Outlet No.: OL 3,****Canal : Main Canal / Borkheda Minor**

1	59/2	..	1.27
2	60/1	..	0.95
3	58/2	..	0.85
4	60/2	..	0.94
5	58/1	..	0.85
6	59/1	..	1.58
7	110	..	0.66
8	86	..	2.21
9	87/1/1	..	0.81
10	87/1/2-B	..	2.30
11	88	..	1.27
12	89/1	..	1.43
13	89/2	..	1.44
14	91/1	..	0.20

Total.. 16.76**Outlet No.: OR 7,****Canal : Main Canal / Borkheda Minor**

1	80/1/1	..	0.40
2	80/1/1	..	0.30
3	80/1-B/2	..	0.30
4	84	..	2.06
5	85/1/1	..	1.10
6	85/1/2	..	0.50
7	85/2	..	0.40
8	87/2	..	1.60
9	87/1/2-A	..	0.47
10	90	..	7.77
11	91/1	..	4.01
12	81	..	2.17
13	79	..	1.56
14	80/2-A	..	0.20

Total.. 22.84**Schedule – contd.****district Jalgaon, taluka Dharangaon**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

village Musali Kh. – contd.**Outlet No.: OL 7,****Canal : Main Canal / Borkheda Minor**

1	80/2-B	..	0.52
2	80/3	..	0.71
3	82/1	..	1.95
4	83	..	4.14
5	91/2	..	1.41
6	82/2	..	0.80
7	96/1-A	..	1.83
8	95	..	0.52
9	94/1	..	0.62
10	93/1	..	1.01
11	93/2	..	1.82
12	92	..	2.68
13	96/1-B/2	..	0.62
14	94/2	..	0.62

Total.. 19.25**village Varad Kh.****Outlet No.: OR 7,****Canal : Main Canal / Borkheda Minor**

1	29/1	..	0.38
2	26/2	..	0.38
3	26/1/1	..	0.66
4	25	..	0.63
5	32	..	0.53
6	26/1/2	..	0.62
7	26/1/3	..	0.67
8	31/3	..	1.21
9	31/2-A	..	0.87
10	31/2-B	..	0.88
11	30/2/2	..	0.81
12	30/2/1	..	1.45
13	30/1-A/1	..	0.74
14	30/1-A/2	..	0.90
15	29/2	..	1.00
16	29/3	..	1.00
17	29/4	..	0.72

Total.. 13.45

Schedule – contd.

district Jalgaon, taluka Dharangaon

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

village Varad Kh.

Outlet No.: OR 6,

Canal : Main Canal / Borkheda Minor

1	27/1	..	0.85
2	27/2	..	0.60
3	11	..	0.69
4	12/1	..	0.30
5	10	..	1.08
6	8	..	0.89
7	7	..	0.30
8	4	..	1.06
9	13	..	0.65
10	14	..	0.23
11	15	..	0.03
12	23	..	1.56
13	22/1	..	0.40
14	22/2	..	1.05
15	34	..	3.52
16	35	..	1.49
17	36	..	1.34
18	37	..	4.56

Total.. 20.60

Outlet No.: OR 5,

Canal : Main Canal / Borkheda Minor

1	37	..	2.00
2	39/1	..	1.30
3	39/2	..	1.26
4	40	..	2.86
5	41/1	..	1.26
6	21/2	..	0.40

Schedule – contd.

district Jalgaon, taluka Dharangaon

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

village Varad Kh. – contd.

Outlet No.: OR 5,

Canal : Main Canal / Borkheda Minor

7	21/1	..	1.00
8	18	..	0.58
9	20	..	0.76
10	38/1-A	..	0.38
11	38/1-B	..	0.39
12	38/2	..	0.80
13	45/1	..	0.74
14	45/2	..	0.75
15	44/1	..	0.61
16	44/2	..	1.56
17	16/1	..	0.81
18	16/2	..	0.60
19	17	..	0.83
20	46	..	1.03
21	57/1	..	2.87
22	57/2	..	0.58
23	69/1	..	0.74
24	69/2	..	0.73
25	43/1	..	0.83
26	43/2	..	0.85
27	42/1	..	0.72
28	42/2	..	1.25
29	41/3	..	0.50
30	41/4	..	0.50
31	41/5	..	0.50
32	42/2	..	0.37

Total.. 30.36

Schedule – contd.

district Jalgaon, taluka Dharangaon

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

village Varad Kh. – contd.

Outlet No.: OR 4,

Canal : Main Canal / Borkheda Minor

1	67	..	0.40
2	68	..	0.39
3	66	..	0.64
4	62	..	0.90
5	65	..	0.95
6	64	..	0.49
7	70	..	3.01
8	71	..	4.23
9	72	..	5.39
Total..			16.40

Outlet No.: OR 6,

Canal : Main Canal / Borkheda Minor

1	89	..	0.53
2	90	..	0.77
3	88	..	0.37
4	87	..	1.62
5	85	..	0.42
6	84	..	0.53
7	83	..	0.43
8	86	..	1.78
9	76	..	2.49
10	80/2	..	0.39
11	80/1	..	0.35
12	81	..	1.13
13	79	..	0.61
14	82	..	1.81
Total..			13.23

Schedule – contd.

district Jalgaon, taluka Dharangaon

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

village Varad Kh. – contd.

Outlet No.: OL 3,

Canal : Main Canal / Borkheda Minor

1	77/1	..	0.49
2	78	..	1.35
3	77/2	..	0.49
Total..			2.33

Outlet No.: OR 2,

Canal : Main Canal / Borkheda Minor

1	93/1	..	0.40
2	93/2/1	..	1.95
3	93/2/2	..	0.81
4	94	..	3.19
5	152	..	2.49
6	11	..	0.65
7	150	..	0.81
8	149	..	1.39
9	147	..	0.72
10	92	..	3.96
11	146/1	..	0.40
12	146/1-A	..	0.68
13	146/2	..	0.40
14	148/1	..	0.61
15	148/2	..	1.71
16	159	..	0.79
17	158	..	0.56
18	157/1	..	2.60
19	157/2	..	2.60
20	160	..	0.89
21	153/1	..	2.70
22	153/2	..	2.69
23	130/1	..	1.09

Schedule – contd.

district Jalgaon, taluka Dharangaon

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

village Varad Kh. – contd.

Outlet No.: OR 2,

Canal : Main Canal / Borkheda Minor

24	129	..	2.50
25	156/1	..	0.51
26	156/2	..	0.54
27	156/3	..	0.51
28	156/4	..	0.60
29	156/5	..	0.32
30	156/6	..	0.33
31	154/1	..	1.36
32	145/2	..	1.71
33	145/2	..	1.50
34	140	..	3.03
Total..			47.00

Outlet No.: OL 1,

Canal : Main Canal / Borkheda Minor

1	75/2-A	..	0.45
2	75/1-B	..	1.01
3	75/2-B	..	0.83
4	95	..	2.99
5	96	..	2.87
6	97/1	..	0.46
7	98	..	1.27
8	139/1	..	0.63
9	139/2	..	0.63
10	75/1A2	..	1.77
Total..			12.91

Schedule – contd.

district Jalgaon, taluka Dharangaon

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

village Varad Kh. – contd.

Outlet No.: OR 1,

Canal : Main Canal / Borkheda Minor

1	155	..	3.05
2	154/2	..	1.20
3	154/3	..	0.80
4	121/1	..	1.93
5	121/2	..	1.93
6	125	..	2.18
7	122	..	1.05
8	126/2	..	1.06
9	120	..	1.60
10	124	..	2.24
11	126/3	..	0.30
12	115/1-A	..	1.70
13	115/1-B	..	0.61
14	115/2	..	0.29
15	128	..	1.54
16	127	..	3.06
17	123	..	1.05
Total..			25.59

village Chinchpure

Outlet No.: Tail and OL 3,

Canal : Main Canal / Borkheda Minor

1	20/1	..	3.81
2	37	..	1.24
3	42/1	..	0.73
4	42/2	..	0.73
5	43	..	1.83
6	44	..	3.05
7	41/1	..	0.91
8	41/2/4	..	1.19

Schedule – contd.**district Jalgaon, taluka Dharangaon**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

village Chinchpure – contd.**Outlet No.: Tail and OL 3,****Canal : Main Canal / Borkheda Minor**

9	10	..	2.39
10	45/2	..	1.13
11	45/1	..	1.00
12	48/2-B/1	..	0.25
13	48/2-A/2	..	0.40
14	48/2-A/1	..	0.23
15	48/2-B/2-A	..	0.23
16	48/2-B/2-B	..	0.15
17	48/2-C	..	0.64
18	48/1	..	1.62
19	47	..	1.40
20	49	..	1.16
21	56	..	1.16
22	57	..	1.74
23	20/2	..	1.79
24	19	..	0.51
25	17	..	0.10
26	18	..	5.40
27	16	..	4.15
28	15	..	0.52
29	14/1	..	2.31
30	14/2	..	0.30
31	13	..	2.72
32	11	..	0.74
33	12	..	0.37
34	1/1	..	1.32
35	1/2	..	1.32
36	2	..	0.68
37	3	..	0.32

Schedule – contd.**district Jalgaon, taluka Dharangaon**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

village Chinchpure – contd.**Outlet No.: Tail and OL 3,****Canal : Main Canal / Borkheda Minor**

38	4	..	1.32
39	5	..	0.57
40	6	..	0.22
41	7/1	..	0.30
42	7/2/1	..	0.36
43	7/2/2	..	0.60
44	8	..	1.76
45	9/1	..	2.07
46	9/2	..	0.50
47	46	..	1.37
Total..			58.61

Outlet No.: OL 2,**Canal : Main Canal / Borkheda Minor**

1	120	..	1.19
2	121-A	..	0.89
3	121-B	..	0.32
4	122	..	1.59
5	124	..	0.92
6	123/1/A	..	5.23
7	123/2	..	0.60
8	125-B	..	2.46
9	127/	..	0.79
10	102	..	1.80
11	103	..	1.74
12	123/1-B	..	0.95
13	126/1/1	..	0.40
Total..			18.88

Schedule – contd.

district Jalgaon, taluka Dharangaon

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

village Chinchpure – contd.

Outlet No.: OL 1,

Canal : Main Canal / Borkheda Minor

1	147	..	2.08
2	146	..	1.20
3	145	..	0.87
4	143/2	..	1.08
5	143/1	..	1.74
6	141	..	1.39
7	142	..	1.39
8	148	..	1.40
9	144	..	4.00
10	150	..	1.26
11	131/3	..	1.68
12	131/2	..	1.68
13	131/1	..	0.90
14	151/1-A	..	2.09
15	151/2-A	..	0.81
16	151/1-B/1	..	1.09
17	151/1-B/2	..	1.00
18	151/2-B	..	0.40
19	152	..	2.10
20	153	..	1.43
21	130/3	..	0.93
22	130/2	..	0.94
23	130/1	..	0.94
24	129	..	4.94
25	98/2/1	..	1.40
26	98/1/1	..	1.40
27	98/1/2	..	1.41
28	98/2/2	..	1.40
29	157/1	..	0.76

Schedule – contd.

district Jalgaon, taluka Dharangaon

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

village Chinchpure – contd.

Outlet No.: OL 1,

Canal : Main Canal / Borkheda Minor

30	158	..	0.77
31	155	..	1.59
32	128/1	..	3.00
33	128/2	..	3.30
34	128/3	..	2.83
35	100/1	..	0.60
36	100/2	..	0.61
37	154	..	0.55
38	99	..	1.00
39	100/2	..	2.04
40	101/2/2	..	1.64
41	101/2/1	..	0.40
42	93/1	..	1.05
43	93/2	..	1.16
44	89/1	..	0.93
45	89/2	..	0.92
46	90	..	0.87
47	91	..	0.88
48	92	..	0.91

Total.. 68.76

Outlet No.: OR 4,

Canal : Main Canal / Borkheda Minor

1	105	..	0.66
2	106	..	0.39
3	109/2	..	0.38
4	109/1	..	0.58
5	109/5/1	..	0.26
6	109/5/2	..	0.21
7	109/6	..	0.48

Schedule – contd.**district Jalgaon, taluka Dharangaon**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

village Chinchpure – contd.**Outlet No.: OL 1,****Canal : Main Canal / Borkheda Minor**

8	104/2	..	2.23
9	63	..	2.82
10	64	..	1.84
11	65/1	..	3.93
12	94	..	2.50
Total..			16.28

Outlet No.: OR 3,**Canal : Main Canal / Borkheda Minor**

1	66	..	0.85
2	65/1-A	..	3.92
3	65/2-B	..	3.80
4	71	..	1.37
5	88	..	6.69
6	173	..	2.19
7	85	..	2.32
8	82/1	..	1.24
9	84/2	..	1.25
10	95	..	2.89
11	83/2	..	0.86
Total..			27.38

Outlet No.: OR 2,**Canal : Main Canal / Borkheda Minor**

1	87	..	1.32
2	86/1	..	1.34
3	86/2	..	1.33
4	86/4	..	1.47
5	86/5	..	1.47
6	86/3	..	0.30
7	78	..	1.78
8	77	..	1.94
Total..			10.95

Schedule – contd.**district Jalgaon, taluka Dharangaon**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

village Chinchpure – contd.**Outlet No.: OR 1,****Canal : Main Canal / Borkheda Minor**

1	72/1	..	0.40
2	72/2/1-A	..	0.57
3	72/2/1-B	..	0.57
4	72/2/1-C	..	0.71
5	72/2/2	..	0.45
6	75/1	..	0.54
7	75/2/2	..	0.32
8	75/2/1	..	0.22
9	75/3	..	0.54
10	75/4	..	0.54
11	75/5	..	0.58
12	76/1	..	1.52
13	76/2	..	1.52
Total..			8.48

Outlet No.: OL 4,**Canal : Main Canal / Borkheda Minor**

1	33/2	..	1.50
2	39	..	0.70
3	41/2/1	..	1.16
4	41/2/2	..	1.16
5	41/2/3	..	1.16
6	32	..	3.08
7	34	..	0.61
8	34/2	..	0.61
9	40/1-B	..	2.42
10	40/2-B	..	3.20
11	40/2-A	..	0.84
12	52	..	1.38
13	49	..	1.16
Total..			18.98

Schedule – contd.**district Jalgaon, taluka Dharangaon**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

village Chinchpure – contd.**Outlet No.: OL 3,****Canal : Main Canal / Borkheda Minor**

1	50/1	..	0.56
2	50/2	..	0.56
3	56	..	1.16
4	55	..	1.05
5	58/1	..	2.52
6	58/2	..	1.20
7	59	..	0.41
8	51	..	0.84
9	52	..	1.07
10	53	..	0.66
11	60/1	..	0.70
12	60/2	..	0.71
13	60/3	..	0.71
14	60/4	..	0.71
15	60/5	..	0.71
Total..			13.57

Outlet No.: OL 2,**Canal : Main Canal / Borkheda Minor**

1	62/1/1	..	1.15
2	62/1/2	..	0.60
3	62/2	..	1.21
4	61	..	0.57
5	67	..	1.06
6	68/1	..	1.96
7	68/2	..	1.82
8	69	..	1.89
9	70/1	..	1.82
10	70/2	..	0.40
11	72	..	1.49
12	73	..	1.26
Total..			15.23

Water User Association Total.. 552.70

SAMBHAJI JAGANNATH MANE,
Executive Engineer,
Girna Irrigation Division, Jalgaon.

Jalgaon, 22nd March 2018.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम,
सन २००५.

(पहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पहा नियम ३.००)

क्रमांक गिपावि/सिंचन/१२५८/सन २०१८.- ज्याअर्थी, मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे खालील मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थांचे कार्यक्षेत्र घोषित करित आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राची अद्यावत नकाशाप्रमाणे प्रत व कार्यक्षेत्रातील भूधारकांच्या व भोगवटाधारकांच्या अद्यावत यादीची विहित तपशिलासह प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच इतर प्रमुख सार्वजनिक स्थळावर प्रसिध्द करण्याचे निर्देशही देत आहे.

मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे असे घोषित करतो की, सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत समुचित प्राधिकरण हे व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटादाराला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील कुठल्याही भागामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही यापूर्वी स्थापन झालेल्या मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेस अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांचेकडे अपील करता येईल.

सिंचन प्रकल्पाचे नाव - गिरणा मोठा प्रकल्प
(लोअर गिरणा कालवा)

उपविभागाचे नाव - पाटबंधारे उपविभाग, एरंडोल

सिंचन शाखा - सिंचन पाटशाखा, पाळधी-१,
तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव

नियोजित पाणीवापर संस्थेचे नाव. - गुरुदत्त पाणीवापर संस्था, वराड बु.,
व मुसळी बु., तालुका धरणगाव

पाणीवापर संस्थेचे क्षेत्र - २६१.८२ हेक्टर

अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

आउटलेट क्रमांक : टेल /उजवा-४

कालवा : मायनर नंबर १

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर
	गाव मुसळी बु.	
१	२२/१ ..	०.९०
२	२२/२-अ ..	०.९०
३	२२/२-ब ..	०.३९
४	१९/२/५-अ ..	०.८३
५	१९/२/१-ब/२ ..	०.४१
६	१९/२/१-ब/१ ..	०.४२
७	१९/२/२ ..	०.८१
८	१९/१ ..	२.३५
९	२० ..	२.४८
१०	२१ ..	०.८६
११	२४/२ ..	२.१९
१२	२४/१-अ ..	०.४०
१३	२४/१-ब ..	५.२०
१४	२५/३ ..	३.०६
१५	४९/१/१ ..	०.९२
१६	४९/१/२ ..	१.४५
१७	५३/१ ..	०.४८
१८	५३/२ ..	०.४८
१९	५३/३ ..	०.४८
२०	५३/४ ..	०.५३
२१	५०/१-अ ..	२.२४
२२	५०/१-ब ..	२.२५
२३	५०/२ ..	०.६०
२४	५४ ..	१.७१
२५	५५ ..	२.०१
२६	५६/१ ..	२.१८

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

आउटलेट क्रमांक : टेल /उजवा-४

कालवा : मायनर नंबर १

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर
	गाव मुसळी बु.	
२७	५६/२ ..	२.५०
२८	६०/१ ..	०.७५
२९	६०/२/१ ..	०.३१
३०	६०/२/२ ..	०.६५
३१	६२/१ ..	०.८९
३२	६२/२ ..	०.८७
३३	६१ ..	१.७६
३४	५९ ..	१.८९
३५	७०/२/३ ..	०.४५
३६	७०/२/२ ..	०.४५
३७	७०/१ ..	०.८०
३८	७०/२/१ ..	०.४५
३९	१६/१ ..	१.८५
४०	१६/२ ..	१.८१
४१	१५/१ ..	१.५८
४२	१५/२ ..	१.५८
४३	५७ ..	१.८३
४४	५८ ..	१.८४
४५	७१ ..	१.९१
४६	७६ ..	१.१८
४७	७२/१ ..	०.९९
४८	७२/२ ..	०.४९
४९	७५/१ ..	०.५८
५०	७५/२ ..	०.५९
५१	७३ ..	२.८३
५२	७१/१ ..	१.२०

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

आउटलेट क्रमांक : टेल /उजवा-४

कालवा : मायनर नंबर १

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर
	गाव मुसळी बु.	
५३	७४/२	१.१९
५४	५२	१.६०
५५	६३	२.६६
५६	६४	२.०८
५७	६५/१	०.९५
५८	६५/२-अ	०.२४
५९	६५/२-ब	०.२४
६०	६५/२-क	०.२४
६१	६५/२-ड	०.२३
६२	६९	३.८६
६३	६६	१.३५
६४	६७	२.२६
६५	६८	२.१७
६६	७८	१.४४
६७	७९	१.३४
६८	७०/१	१.९३
६९	७७/२-अ	१.३४
७०	७७/२-ब	०.६०
७१	८०	१.९०

एकूण..

९६.१८

आउटलेट क्रमांक : डावा ४,

कालवा : मायनर नंबर १

१	१८/१	१.०७
१०	१८/२/१	०.४५
११	१८/२/२	०.४३
१२	१७	०.९८

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

आउटलेट क्रमांक : डावा ४,

कालवा : मायनर नंबर १

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर
	गाव मुसळी बु.	
१३	१३	१.७५
१४	१४/२	२.८५
१५	१४/१	१.२२
१६	११	०.७०
१७	१०/१	०.३५
१८	१०/२	०.३६
१९	८	१.४८
२०	७	०.६०
२१	२/१	०.६०
२२	२/२	०.७२
२३	३	०.९४
२४	४	०.९५
२५	६/१	०.४४
२६	६/२	०.४४
२७	९३	१.४२
२८	९२	१.०३
२९	९१	१.००
३०	९०	१.०७
३१	८९/१	२.७३
३२	८९/२	०.४०
३३	८८	१.१७
३४	९४	२.५२
३५	८७/१	१.२०
३६	८७/२	२.४०

एकूण..

३१.२७

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर
		गाव मुसळी बु.

आउटलेट क्रमांक : डावा ३,
कालवा : मायनर नंबर १

१	१२/२-अ	..	०.४०
२	१२/१-ब	..	०.४१
३	१२/२/२००२	..	०.२०
४	१२/१-अ/२	..	०.४०
५	१२/१-अ/१	..	०.२८
६	१/१	..	०.५३
७	१/२	..	०.५३
८	१३५	..	०.३२
९	१३८	..	०.८०
१०	१३७	..	०.८३
११	१३६	..	१.५६
१२	९९-अ	..	१.००
१३	९९-ब	..	१.०३
१४	९३	..	१.४२
१५	९४	..	२.५२
१६	९५	..	०.२९
१७	९६	..	०.२६
१८	९७	..	०.२४
१९	९८	..	१.४२
२०	८६/१	..	१.३८
२१	८६/२	..	०.४०
एकूण..			१६.२२

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर
		गाव मुसळी बु.

आउटलेट क्रमांक : उजवा ३,
कालवा : मायनर नंबर १

१	८१-अ	..	०.५०
२	८१-ब/१	..	०.६६
३	८१/२	..	०.४०
४	८१-ब/१	..	०.५६
५	८२	..	१.९४
६	८३	..	१.३२
७	८४	..	१.४२
८	८५	..	१.४९
एकूण..			८.२९
आउटलेट क्रमांक : डावा २, कालवा : मायनर नंबर १			
१	१३४	..	०.९९
२	१३०	..	१.७८
३	१२९	..	१.९३
४	१२८/२	..	०.६१
५	१२८/१	..	१.२१
६	१२७/१-ब/२	..	०.६८
७	१२७/१-अ	..	०.४०
८	१२७/२	..	०.४१
९	१२७/१-ब/१	..	०.४०
१०	१२६	..	१.८७
११	१२५/२	..	०.६०
१२	१२५/१	..	०.६०

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

आउटलेट क्रमांक : डावा २,
कालवा : मायनर नंबर १

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र	हेक्टर
१	२	३	
			गाव मुसळी बु.
१३	११९	..	१.२५
१४	११८	..	०.४३
१५	११७	..	०.३६
१६	११६	..	०.४६
१७	११५/१	..	१.६५
१८	११५/२	..	०.८०
१९	१२०/१	..	१.४७
२०	१२०/२	..	०.४०
२१	१२१/२	..	१.१४
२२	१२१/२	..	१.००
२३	१३२	..	०.८३
२४	१३१	..	१.५६
२५	१३३	..	०.७१
२६	१००/१	..	१.२६
२७	१००/२	..	१.२७
२८	१००/१-अ	..	०.७०
२९	१००/२-ब	..	१.३०
३०	१२४	..	२.८८
३१	१२२	..	०.५३
३२	१२३	..	०.९०
३३	१०२+१०३/१	..	१.४४
३४	१०२+१०३/२	..	१.४४
३५	१०४	..	१.६३
३६	१०८	..	२.७३

एकूण..

३९.६२

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

अ.क्र. गट नंबर क्षेत्र
१ २ ३
हेक्टर

गाव मुसळी बु.

आउटलेट क्रमांक : उजवा २,
कालवा : मायनर नंबर १

१	१०९/१	..	१.१७
२	१०९/२	..	२.१७
३	११०/२	..	१.४७
४	१०६/१	..	१.६४
५	१०६/२	..	१.६४
६	१०६/३	..	०.८२
७	१०६/४	..	०.८२
८	१०५/१	..	०.३१
९	१०५/२	..	०.३४
१०	१०५/२	..	०.२९
११	१०८	..	१.३७
१२	१०४/१	..	१.६३
१३	१०४/२	..	२.१७
१४	१११	..	०.६६
१५	११०/१	..	२.८२
१६	११२/२	..	०.९०
१७	११२/१	..	०.९१
१८	११३	..	०.२४

एकूण..

२१.३७

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर
		गाव मुसळी बु.

आउटलेट क्रमांक : डावा १,

कालवा : मायनर नंबर १

१	१११	..	०.६६
२	११२/१	..	०.९१
३	११४/१	..	०.८१
४	११४/२	..	०.९०
५	१२६	..	०.४०
		एकूण..	३.६८

आउटलेट क्रमांक : डावा २,

कालवा : मायनर नंबर १

गाव वराड बु.

१	१६/१	..	०.५२
२	१६/२	..	०.८०
३	१५	..	२.२८
४	१७/२	..	०.८०
५	१७/१	..	२.७०
६	१८	..	०.२१
७	१९	..	०.३१
८	२१/१	..	०.८१
९	२९/२/१/१-ब	..	०.६६
१०	२९/२/१/२	..	०.८४
११	२९/२/१/१-अ	..	०.६२
१२	१२०/१	..	१.४७
		एकूण..	१२.०२

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर
		गाव वराड बु.

आउटलेट क्रमांक : उजवा २,

कालवा : मायनर नंबर १

१	२७	..	१.३५
२	२६/२/२	..	०.२८
३	२६/२/१	..	१.००
४	२६/१-ब	..	०.६०
५	२६/१-अ	..	०.६९
		एकूण..	३.९२

आउटलेट क्रमांक : डावा १,

कालवा : मायनर नंबर १

१	७	..	१.७४
२	६/१	..	०.२४
३	६/२	..	०.२३
४	५	..	०.३९
५	४	..	०.३३
६	२	..	१.४५
७	२१/२/२	..	०.४१
८	२५/४	..	१.२१
९	२५/३	..	१.२१
१०	२५/२-अ	..	१.४४
११	२५/१	..	१.४४
		एकूण..	१०.०९

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर

गाव वराड बु.

आउटलेट क्रमांक : उजवा १,

कालवा : मायनर नंबर १

१	३१/३	..	१.८८
२	३१/१	..	१.२४
३	३१/२	..	०.६६
४	३१/४	..	०.९४
५	३२/३/४	..	१.२१
६	३२/३/३	..	१.२१
७	३२/३/२	..	१.२१
८	३२/३/१	..	१.२१
९	३२/२	..	४.८०
१०	३२/१	..	४.८०

एकूण.. १९.१६

पाणीवापर संस्था एकूण.. २६१.८२

संभाजी जगन्नाथ माने,

कार्यकारी अभियंता,

गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

जळगाव, २२ मार्च २०१८.

Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005

(See Section 5.0,6.0,7.0 of the Act)

(See Rule 3.00)

क्रमांक गिपावि/सिचन/१२५८/सन २०१८.- Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Major Level Water User's Association (DLA) on hydraulic basis and as per administrative

convenience under Section 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon hereby delineate, area of Operation of Major Level WUA and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said included WUA's shall be displayed on the notice board of the office of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon, also hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under management of Irrigation System by Farmers.

Any WUA at Minor Level affected by this notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon within thirty days from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette.

Project Name	- Girna Major Project (Lower Girna Canal)
Sub-Division	- Irrigation Sub-Division, Erandol, district Jalgaon.
Section	- Irrigation Section, Paldhi-1, taluka Dharangaon, district Jalgaon.
Name of Water User Association.	- Gurudatta Water User Association, Musali Bk. and Varad Bk., taluka Erandol.
Area of Water User Association.	- 261.82 Hectare

Schedule

district Jalgaon, taluka Dharangaon

**Outlet No.: Tail and OR 4,
Canal : Minor No. 1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)
village Musali Bk.		
1	22/1 ..	0.90
2	22/2-A ..	0.90
3	22/2-B ..	0.39
4	19/2/5-A ..	0.83
5	19/2/1-C/2 ..	0.41
6	19/2/1-B/1 ..	0.42
7	19/2/2 ..	0.81
8	19/1 ..	2.35
9	20 ..	2.48
10	21 ..	0.86
11	24/2 ..	2.19
12	24/1-A ..	0.40
13	24/1-B ..	5.20
14	25/3 ..	3.06
15	49/1/1 ..	0.92
16	49/1/2 ..	1.45
17	53/1 ..	0.48
18	53/2 ..	0.48
19	53/3 ..	0.48
20	53/4 ..	0.53
21	50/1-A ..	2.24
22	50/1-B ..	2.25
23	50/2 ..	0.60
24	54 ..	1.71
25	55 ..	2.01
26	56/1 ..	2.18
27	56/2 ..	2.50
28	60/1 ..	0.75
29	60/2/1 ..	0.31
30	60/2/2 ..	0.65

Schedule – contd.

district Jalgaon, taluka Dharangaon

**Outlet No.: Tail and OR 4,
Canal : Minor No. 1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)
village Musali Bk. – contd.		
31	62/1 ..	0.89
32	62/2 ..	0.87
33	61 ..	1.76
34	59 ..	1.89
35	70/2/3 ..	0.45
36	70/2/2 ..	0.45
37	70/1 ..	0.80
38	70/2/1 ..	0.45
39	16/1 ..	1.85
40	16/2 ..	1.81
41	15/1 ..	1.58
42	15/2 ..	1.58
43	57 ..	1.83
44	58 ..	1.84
45	71 ..	1.91
46	76 ..	1.18
47	72/1 ..	0.99
48	72/2 ..	0.49
49	75/1 ..	0.58
50	75/2 ..	0.59
51	73 ..	2.83
52	71/1 ..	1.20
53	74/2 ..	1.19
54	52 ..	1.60
55	63 ..	2.66
56	64 ..	2.08
57	65/1 ..	0.95
58	65/2-A ..	0.24
59	65/2-B ..	0.24

Schedule – contd.

district Jalgaon, taluka Dharangaon

**Outlet No.: Tail and OR 4,
Canal : Minor No. 1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)
village Musali Bk. – contd.		
60	65/2-C	0.24
61	65/2-D	0.23
62	69	3.86
63	66	1.35
64	67	2.26
65	68	2.17
66	78	1.44
67	79	1.34
68	70/1	1.93
69	77/2-A	1.34
70	77/2-B	0.60
71	80	1.90
Total..		96.18

Outlet No.: OL 4, Canal : Minor No. 1

1	18/1	1.07
2	18/2/1	0.45
3	18/2/2	0.43
4	17	0.98
5	13	1.75
6	14/2	2.85
7	14/1	1.22
8	11	0.70
9	10/1	0.35
10	10/2	0.36
11	8	1.48
12	7	0.60
13	2/1	0.60
14	2/2	0.72
15	3	0.94

Schedule – contd.

district Jalgaon, taluka Dharangaon

**Outlet No.: OL 4,
Canal : Minor No. 1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)
village Musali Bk. – contd.		
16	4	0.95
17	6/1	0.44
18	6/2	0.44
19	93	1.42
20	92	1.03
21	91	1.00
22	90	1.07
23	89/1	2.73
24	89/2	0.40
25	88	1.17
26	94	2.52
27	87/1	1.20
28	87/2	2.40
Total..		31.27

Outlet No.: OL 3, Canal : Minor No. 1

1	12/2-A	0.40
2	12/1-B	0.41
3	12/2/2002	0.20
4	12/1-A/2	0.40
5	12/1-A/1	0.28
6	1/1	0.53
7	1/2	0.53
8	135	0.32
9	138	0.80
10	137	0.83
11	136	1.56
12	99-A	1.00
13	99-B	1.03
14	93	1.42
15	94	2.52

Schedule – contd.**district Jalgaon, taluka Dharangaon****Outlet No.: OL 4,
Canal : Minor No. 1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

village Musali Bk. – contd.

16	95	..	0.29
17	96	..	0.26
18	97	..	0.24
19	98	..	1.42
20	86/1	..	1.38
21	86/2	..	0.40

Total.. 16.22**Outlet No.: OR 3, Canal : Minor No. 1**

1	81/A	..	0.50
2	81-B/1	..	0.66
3	81/2	..	0.40
4	81-C	..	0.56
5	82	..	1.94
6	83	..	1.32
7	84	..	1.42
8	85	..	1.49

Total.. 8.29**Outlet No.: OL 2, Canal : Minor No. 1**

1	134	..	0.99
2	130	..	1.78
3	129	..	1.93
4	128/2	..	0.61
5	128/1	..	1.21
6	127/1-B/2	..	0.68
7	127/1-A	..	0.40
8	127/2	..	0.41
9	127/1-B/1	..	0.40
10	126	..	1.87

Schedule – contd.**district Jalgaon, taluka Dharangaon****Outlet No.: OL 2,
Canal : Minor No. 1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

village Musali Bk. – contd.

11	125/2	..	0.60
12	125/1	..	0.60
13	119	..	1.25
14	118	..	0.43
15	117	..	0.36
16	116	..	0.46
17	115/1	..	1.65
18	115/2	..	0.80
19	120/1	..	1.47
20	120/2	..	0.40
21	121/2	..	1.14
22	121/2	..	1.00
23	132	..	0.83
24	131	..	1.56
25	133	..	0.71
26	100/1	..	1.26
27	100/2	..	1.27
28	100/1-A	..	0.70
29	100/2-B	..	1.30
30	124	..	2.88
31	122	..	0.53
32	123	..	0.90
33	102+103/1	..	1.44
34	102+103/2	..	1.44
35	104	..	1.63
36	108	..	2.73

Total.. 39.62

Schedule – contd.

district Jalgaon, taluka Dharangaon

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

village Musali Bk. – contd.

Outlet No.: OR 2, Canal : Minor No. 1

1	109/1	..	1.17
2	109/2	..	2.17
3	110/2	..	1.47
4	106/1	..	1.64
5	106/2	..	1.64
6	106/3	..	0.82
7	106/4	..	0.82
8	105/1	..	0.31
9	105/2	..	0.34
10	105/2	..	0.29
11	108	..	1.37
12	104/1	..	1.63
13	104/2	..	2.17
14	111	..	0.66
15	110/1	..	2.82
16	112/2	..	0.90
17	112/1	..	0.91
18	113	..	0.24

Total.. 21.37

Outlet No.: OL 1, Canal : Minor No. 1

1	111	..	0.66
2	112/1	..	0.91
3	114/1	..	0.81
4	114/2	..	0.90
5	126	..	0.40

Total.. 3.68

Schedule – contd.

district Jalgaon, taluka Dharangaon

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

village Varad Bk. – contd.

Outlet No.: OL 2, Canal : Minor No. 1

1	16/1	..	0.52
2	16/2	..	0.80
3	15	..	2.28
4	17/2	..	0.80
5	17/1	..	2.70
6	18	..	0.21
7	19	..	0.31
8	21/1	..	0.81
9	21/2/1/1-B	..	0.66
10	29/2/1/2	..	0.84
11	21/2/1/1-A	..	0.62
12	120/1	..	1.47

Total.. 12.02

Outlet No.: OR 2, Canal : Minor No. 1

1	27	..	1.35
2	26/2/2	..	0.28
3	26/2/1	..	1.00
4	26/1-B	..	0.60
5	26/1-A	..	0.69

Total.. 3.92

Schedule – contd.**district Jalgaon, taluka Dharangaon**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

village Varad Bk. – contd.**Outlet No.: OL 1, Canal : Minor No. 1**

1	7	..	1.74
2	6/1	..	0.24
3	6/2	..	0.23
4	5	..	0.39
5	4	..	0.33
6	2	..	1.45
7	21/2/2	..	0.41
8	25/4	..	1.21
9	25/3	..	1.21
10	25/2-A	..	1.44
11	25/1	..	1.44

Total.. 10.09**Outlet No.: OR 1, Canal : Minor No. 1**

1	31/3	..	1.88
2	31/1	..	1.24
3	31/2	..	0.66
4	31/4	..	0.94
5	32/3/4	..	1.21
6	32/3/3	..	1.21
7	32/3/2	..	1.21
8	32/3/1	..	1.21
9	32/2	..	4.80
10	32/1	..	4.80

Total.. 19.16**Water User Association Total.. 261.82**

SAMBHAJI JAGANNATH MANE,
Executive Engineer,
Girna Irrigation Division, Jalgaon.

Jalgaon, 22nd March 2018.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम,
सन २००५.

(पहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पहा नियम ३.००)

क्रमांक गिपावि/सिंचन/१२५८/सन २०१८.- ज्याअर्थी, मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे खालील मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थांचे कार्यक्षेत्र घोषित करीत आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राची अद्यावत नकाशाप्रमाणे प्रत व कार्यक्षेत्रातील भूधारकांच्या व भोगवटाधारकांच्या अद्यावत यादीची विहित तपशिलासह प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच इतर प्रमुख सार्वजनिक स्थळावर प्रसिध्द करण्याचे निर्देशही देत आहे.

मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे असे घोषित करतो की, सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत समुचित प्राधिकरण हे व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटादाराला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील कुठल्याही भागामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही यापूर्वी स्थापन झालेल्या लघु प्रकल्प पाणीवापर संस्थेस अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांचेकडे अपील करता येईल.

सिंचन प्रकल्पाचे नाव - गिरणा मोठा प्रकल्प

(लोअर गिरणा कालवा)

उपविभागाचे नाव - पाटबंधारे उपविभाग, एरंडोल

सिंचन शाखा - सिंचन पाटशाखा, पाळधी-२,
तालुका धरणगाव,
जिल्हा जळगाव.

नियोजित पाणीवापर संस्थेचे नाव. - गणेश पाणीवापर संस्था,
दोनगाव, तालुका धरणगाव,
जिल्हा जळगाव.

पाणीवापर संस्थेचे क्षेत्र - १५६.८० हेक्टर

अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका एरंडोल, गाव दोनगाव

आउटलेट क्रमांक : उजवा ५, कालवा : चांदसर मायनर

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : उजवा ५,

कालवा : चांदसर मायनर

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र	अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		हेक्टर			हेक्टर
१	४७२/१-अ	०.६१	३०	४०४/३	०.४५
२	४७२/१-ब	१.५१	३१	४०४/४-अ	०.८१
३	४७२/२-अ	१.५३	३२	४०४/४-ब	०.४८
४	४७२/२-ब/१	०.३१	३३	४०५/१	०.७२
५	४७२/२-ब/२	०.३०	३४	४०५/२	०.८१
६	४७१/१	३.३२	३५	४०६	१.५०
७	४७१/२	३.३२	३६	४०७	१.५०
८	४६४/१	१.३५	३७	४०९	२.०२
९	४६४/२	३.०७	३८	४०९/३/१	०.८२
१०	४६५/१	०.६९	३९	४०९/३-ब	१.२०
११	४६५/२	०.८३	४०	४१०/१-अ	०.६०
१२	४६५/३	०.३९	४१	४१०/१-ब	०.६०
१३	४६५/४	०.८३	४२	४१०/२-अ	०.९१
१४	४६३	१.७२	४३	४१०/२-ब	०.५०
१५	४६६	१.५५	४४	४१०/२	०.४०
१६	४६७	१.००	४५	४११/१-अ	०.८९
१७	४६०/१	१.४१	४६	४११/१-ब	०.६१
१८	४६०/२	०.९०	४७	४११/२	१.२२
१९	४५९/१	१.१२	४८	४७७	१.४०
२०	४५९/२	१.१३	४९	४७६	१.४०
२१	४५८	१.१०	५०	४७५	१.३८
२२	४५७	१.१९	५१	४७४/१	१.५८
२३	४६५	२.२८	५२	४७४/२	१.५८
२४	४०३/१	१.०१	५३	४७३/१	३.२४
२५	४०३/२	०.५०	५४	४७३/२	२.६६
२६	४०३/३	०.५०	५५	४७८/१	०.७५
२७	४०३/४	१.०१	५६	४७८/२	०.७६
२८	४०४/१	०.८१	५७	४७८/३	०.७५
२९	४०४/२	०.४५			

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : उजवा ५,
कालवा : चांदसर मायनर

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : उजवा ५,
कालवा : चांदसर मायनर

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र	अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		हेक्टर			हेक्टर
५८	४७९/२	०.६१	८६	४४८	३.१२
५९	४७९/१	२.६२	८७	४४७	०.९०
६०	४७९/२-अ	१.००	८८	४४६/१	१.००
६१	४७९/२-ब	१.०३	८९	४४२/१	०.६१
६२	४८३	३.१८	९०	४४२/२-अ	०.७६
६३	४८४/१	०.००	९१	४४२/२-ब	०.६१
६४	४८४/२	०.००	९२	४४३/१	०.६१
६५	४८०/१	०.८१	९३	४४३/२-अ	०.५६
६६	४८०/२	०.८१	९४	४४३/२-ब	०.३०
६७	४८०/३	०.९१	९५	४४४	०.९०
६८	४८०/४	०.९१	९६	४४५/१	०.५६
६९	४८२/१-अ	०.५९	९७	४४५/२	०.५५
७०	४८२/१-ब	०.५९	९८	४४५/३	०.५५
७१	४८२/२	१.२१	९९	४९९/१	०.६१
७२	४८१/१	१.३५	१००	४९९/२-अ	०.६८
७३	४८१/२-अ	०.८१	१०१	४९९/२-ब	१.२८
७४	४८१/२-अ	०.५४	१०२	५१०	१.८९
७५	४६२/१	३.४१	१०३	५११/१-अ	०.६०
७६	४६२/२	४.२४	१०४	५११/१-ब/१	१.३०
७७	४६१	१.१७	१०५	५११/१-ब/२	०.१५
७८	४५५/१	१.७१	१०६	५११/२	०.६०
७९	४५४	१.५२	१०७	५०९	४.६७
८०	४५३	१.५२	१०८	५०४	२.०१
८१	४५२	१.५६	१०९	४८६/१	०.३०
८२	४४९	२.०३	११०	४८६/२	१.२९
८३	४५०	१.८१	१११	४८५/१	०.७७
८४	४५१/१-अ	०.४९	११२	४८५/२	०.७८
८५	४५१/१-ब	०.६०	११३	४८८/१-अ	०.८०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : उजवा ५,
कालवा : चांदसर मायनर

**Maharashtra Management of Irrigation
System by Farmers Act, 2005**

(See Section 5.0,6.0,7.0 of the Act)

(See Rule 3.00)

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर
११४	४८८/१-ब	०.८०
११५	४८८/२	१.९६
११६	४८९	०.८४
११७	४९०	०.७५
११८	४९१	०.६६
११९	४९१/१	०.३१
१२०	४९२/२	०.३०
१२१	४९३	१.०७
१२२	४३८/१	०.९०
१२३	४३८/२	०.९०
१२४	४३८/३	१.३५
१२५	४३८/४	१.४२
१२६	४३९	५.००
१२७	४०८	१.५३
१२८	४५१/२	१.५१
१२९	४९४/१	०.२४
१३०	४९४/२	०.६१
१३१	४१७/१	०.४९
१३२	४१७/२	०.४९
१३३	४९९/१	०.८४
१३४	४९९/२	०.८८
१३५	४९९/३	०.८८
पाणीवापर संस्था एकूण..		१५६.८०

संभाजी जगन्नाथ माने,
कार्यकारी अभियंता,
गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

जळगाव, २२ मार्च २०१८.

क्रमांक गिपावि/सिंचन/१२५८/सन २०१८.- Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Major Level Water User's Association (DLA) on hydraulic basis and as per administrative convenience under Section 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon hereby delineate, area of Operation of Major Level WUA and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said included WUA's shall be displayed on the notice board of the office of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon, also hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under management of Irrigation System by Farmers.

Any WUA at Minor Level affected by this notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon within thirty days from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette.

Project Name	- Girna Major Project (Lower Girna Canal)
Sub-Division	- Irrigation Sub-Division, Erandol, district Jalgaon.
Section	- Irrigation Section, Paldhi-2, taluka Dharangaon, district Jalgaon.
Name of Water user Association.	- Ganesh Water User Association, Dongaon, taluka Erandol.
Area of Water user Association.	- 156.80 Hectare

Schedule

**district Jalgaon, taluka Dharangaon,
village Dongaon**

**Outlet No.: 5,
Canal : Minor No. 1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)
1	472/1-A	0.61
2	472/1-B	1.51
3	472/2-A	1.53
4	472/2-B/1	0.31
5	472/2-B/2	0.30
6	471/1	3.32
7	471/2	3.32
8	464/1	1.35
9	464/2	3.07
10	465/1	0.69
11	465/2	0.83
12	465/3	0.39
13	465/4	0.83
14	463	1.72
15	466	1.55
16	467	1.00
17	460/1	1.41
18	460/2	0.90
19	459/1	1.12
20	459/2	1.13
21	458	1.10
22	457	1.19
23	465	2.28
24	403/1	1.01
25	403/2	0.50
26	403/3	0.50
27	403/4	1.01
28	404/1	0.81

Schedule

**district Jalgaon, taluka Dharangaon,
village Dongaon**

**Outlet No.: 5,
Canal : Minor No. 1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)
29	404/2	0.45
30	404/3	0.45
31	404/4-A	0.81
32	404/4-B	0.48
33	405/1	0.72
34	405/2	0.81
35	406	1.50
36	407	1.50
37	409	2.02
38	409/3/1	0.82
39	409/3-B	1.20
40	410/1-A	0.60
41	410/1-B	0.60
42	410/2-A	0.91
43	410/2-B	0.50
44	410/2	0.40
45	411/1-A	0.89
46	411/1-B	0.61
47	411/2	1.22
48	477	1.40
49	476	1.40
50	475	1.38
51	474/1	1.58
52	474/2	1.58
53	473/1	3.24
54	473/2	2.66
55	478/1	0.75
56	478/2	0.76

Schedule

**district Jalgaon, taluka Dharangaon,
village Dongaon**

**Outlet No.: 5,
Canal : Minor No. 1**

Sr. No. 1	Gat No. 2	Area 3 (C.C.A.)
57	478/3 ..	0.75
58	479/2-C ..	0.61
59	479/1 ..	2.62
60	479/2-A ..	1.00
61	479/2-B ..	1.03
62	483 ..	3.18
63	484/1 ..	0.00
64	484/2 ..	0.00
65	480/1 ..	0.81
66	480/2 ..	0.81
67	480/3 ..	0.91
68	480/4 ..	0.91
69	482/1-A ..	0.59
70	482/1-B ..	0.59
71	482/2 ..	1.21
72	481/1 ..	1.35
73	481/2-A ..	0.81
74	481/2-A ..	0.54
75	462/1 ..	3.41
76	462/2 ..	4.24
77	461 ..	1.17
78	455/1 ..	1.71
79	454 ..	1.52
80	453 ..	1.52
81	452 ..	1.56
82	449 ..	2.03
83	450 ..	1.81
84	451/1-A ..	0.49

Schedule

**district Jalgaon, taluka Dharangaon,
village Dongaon**

**Outlet No.: 5,
Canal : Minor No. 1**

Sr. No. 1	Gat No. 2	Area 3 (C.C.A.)
85	451/1-B ..	0.60
86	448 ..	3.12
87	447 ..	0.90
88	446/1 ..	1.00
89	442/1 ..	0.61
90	442/2-A ..	0.76
91	442/2-B ..	0.61
92	443/1 ..	0.61
93	443/2-A ..	0.56
94	443/2-B ..	0.30
95	444 ..	0.90
96	445/1 ..	0.56
97	445/2 ..	0.55
98	445/3 ..	0.55
99	419/1 ..	0.61
100	419/2-A ..	0.68
101	419/2-B ..	1.28
102	510 ..	1.89
103	511/1-A ..	0.60
104	511/1-B/1 ..	1.30
105	511/1-B/2 ..	0.15
106	511/2 ..	0.60
107	509 ..	4.67
108	504 ..	2.01
109	486/1 ..	0.30
110	486/2 ..	1.29
111	485/1 ..	0.77
112	485/2 ..	0.78

Schedule
district Jalgaon, taluka Dharangaon,
village Dongaon

Outlet No.: 5,
Canal : Minor No. 1

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम,
सन २००५.

(पहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)
(पहा नियम ३.००)

Sr. No. 1	Gat No. 2	Area 3 (C.C.A.)
113	488/1-A ..	0.80
114	488/1-B ..	0.80
115	488/2 ..	1.96
116	489 ..	0.84
117	490 ..	0.75
118	491 ..	0.66
119	491/1 ..	0.31
120	492/2 ..	0.30
121	493 ..	1.07
122	438/1 ..	0.90
123	438/2 ..	0.90
124	438/3 ..	1.35
125	438/4 ..	1.42
126	439 ..	5.00
127	408 ..	1.53
128	451/2 ..	1.51
129	494/1 ..	0.24
130	494/2 ..	0.61
131	417/1 ..	0.49
132	417/2 ..	0.49
133	499/1 ..	0.84
134	499/2 ..	0.88
135	499/3 ..	0.88

Water User Association Total.. 156.80

SAMBHAJI JAGANNATH MANE,
Executive Engineer,
Girna Irrigation Division, Jalgaon.

Jalgaon, 22nd March 2018.

क्रमांक गिपावि/सिंचन/१२५८/सन २०१८.- ज्याअर्थी, मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे खालील मध्यम प्रकल्प पाणीवापर संस्थांचे कार्यक्षेत्र घोषित करित आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राची अद्ययावत नकाशाप्रमाणे प्रत व कार्यक्षेत्रातील भूधारकांच्या व भोगवटाधारकांच्या अद्यावत यादीची विहित तपशिलासह प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच इतर प्रमुख सार्वजनिक स्थळावर प्रसिध्द करण्याचे निर्देशही देत आहे.

मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे असे घोषित करतो की, सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत समुचित प्राधिकरण हे व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटदाराला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटदारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील कुठल्याही भागामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही यापूर्वी स्थापन झालेल्या मध्यम प्रकल्प पाणीवापर संस्थेस अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांचेकडे अपील करता येईल.

सिंचन प्रकल्पाचे नाव - पांझण मध्यम प्रकल्प
उपविभागाचे नाव - पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव
सिंचन शाखा - पाटशाखा मेहुणबारे,
तालुका चाळीसगाव,
जिल्हा जळगाव.

नियोजित पाणीवापर संस्थेचे नाव. - मंगलमूर्ती सहकारी पाणीवापर संस्था, मौजे कळमडू,
तालुका चाळीसगाव,
जिल्हा जळगाव.

पाणीवापर संस्थेचे क्षेत्र - १४९.६३ हेक्टर

अनुसूची

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका चाळीसगाव, मौजे कळमडू

आउटलेट क्रमांक : वितरिका / लघु वितरिका क्रमांक १२ मायनर,

आउटलेट क्रमांक : वितरिका / लघु वितरिका क्रमांक १२ मायनर,

कालवा : पांझण डावा कालवा

कालवा : पांझण डावा कालवा			अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र	१	२	३
		हेक्टर			हेक्टर
१	२	३			
		हेक्टर	२५	३१४	१.१६
१	२७१/२	४.९४	२६	३३०	०.७४
२	१४६/२	९.१०	२७	३१३	१.०८
३	३०५/२	०.६०	२८	३६३/१	२.६२
४	११३	१.११	२९	३१२/२	२.५७
५	११४	५.७५	३०	२६३	०.००
६	११९	४.२३	३१	१८०	१.५५
७	२७७/१	१.७२	३२	३१९	०.७८
८	१६८	१.९२	३३	१८४/१	०.६०
९	१४६/१	५.८१	३४	१७५	५.०४
१०	१५३	२.३२	३५	११८/१	३.१०
११	३०२	१.०५	३६	२०६	२.७६
१२	३२०	१.९६	३७	१९३	२.४९
१३	३२२	१.७०	३८	१६७/२	०.९०
१४	३५७	३.५५	३९	२२८	२.७०
१५	३२९/४	०.७२	४०	३५७	३.५५
१६	३२९/१	०.७२	४१	३५३	१.७३
१७	३०४/१	०.५६	४२	२३१/२	५.६३
१८	३०१	०.१०	४३	२५८/२	१.१६
१९	३०४/२-क	०.४०	४४	३०३/१	०.४७
२०	३३१	२.४७	४५	२६२/२	०.९४
२१	३०८/२	९.१०	४६	३६१/१	२.५३
२२	३०८/१	०.४०	४७	३०९	०.७८
२३	३२१	१.८४	४८	३०६	०.०१
२४	३२३	१.७०			

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरीका / लघु वितरीका क्रमांक १२ मायनर,
कालवा : पांझण डावा कालवा

**Maharashtra Management of Irrigation
System by Farmers Act, 2005**

(See Section 5.0,6.0,7.0 of the Act)

(See Rule 3.00)

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर
४९	३०७/१	१.०३
५०	३१२/३	०.५१
५१	३५६	०.०२
५२	३५९	१.२०
५३	३६०	१.३१
५४	३६८	०.६२
५५	३७१	४.९४
५६	१८६	०.८७
५७	२५६	२.७६
५८	१४०	३.४९
५९	२०६	२.७६
६०	२२१	९.८२
६१	२५६/१	५.६३
६२	३०८/४	०.३४
६३	३५५	१.५२
६४	३१०/३/२	०.७२
६५	३०५/१-अ	१.३४
६६	३१३	२.०९

पाणीवापर संस्था एकूण..

१४९.६३

संभाजी जगन्नाथ माने,

कार्यकारी अभियंता,

गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

जळगाव, २२ मार्च २०१८.

क्रमांक गिपावि/सिंचन/१२५८/सन २०१८.- Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Medium Level Water User's Association (DLA) on hydraulic basis and as per administrative convenience under Section 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon hereby delineate, area of Operation of Medium Level WUA and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said included WUA's shall be displayed on the notice board of the office of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon, also hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under management of Irrigation System by Farmers.

Any WUA at Medium Level affected by this notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon within thirty days from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette.

Project Name	- Panzan Left Canal
Sub-Division	- Irrigation Sub-Division, Chalisgaon, district Jalgaon.
Section	- Irrigation Section, Mehunbare, taluka Chalisgaon, district Jalgaon.
Name of Water user Association.	- Mangalmurti Water User Association, Kalmadu, taluka Chalisgaon.
Area of Water user Association.	- 149.63 Hectare

Schedule**district Jalgaon, taluka Chalisgaon,
village Kalmadu****Outlet No.: Sub Minor 12,
Canal : Panzan Left Canal**

Sr. No.	Gat No.	Area	Sr. No.
1	2	3 (C.C.A.)	1
1	271/2	4.94	30
2	146/2	9.10	31
3	305/2	0.60	32
4	113	1.11	33
5	114	5.75	34
6	119	4.23	35
7	277/1	1.72	36
8	168	1.92	37
9	146/1	5.81	38
10	153	2.32	39
11	302	1.05	40
12	320	1.96	41
13	322	1.70	42
14	357	3.55	43
15	329/4	0.72	44
16	329/1	0.72	45
17	304/1	0.56	46
18	301	0.10	47
19	304/2-C	0.40	48
20	331	2.47	49
21	308/2	9.10	50
22	308/1	0.40	51
23	321	1.84	52
24	323	1.70	53
25	314	1.16	54
26	330	0.74	55
27	313	1.08	56
28	363/1	2.62	57
29	312/2	2.57	58

Schedule – contd.**Outlet No.: Sub Minor 12,
Canal : Panzan Left Canal**

Gat No.	Area
2	3 (C.C.A.)
263	0.00
180	1.55
319	0.78
184/1	0.60
175	5.04
118/1	3.10
206	2.76
193	2.49
167/2	0.90
228	2.70
357	3.55
353	1.73
231/2	5.63
258/2	1.16
303/1	0.47
262/2	0.94
361/1	2.53
309	0.78
306	0.01
307/1	1.03
312/3	0.51
356	0.02
359	1.20
360	1.31
368	0.62
371	4.94
186	0.87
256	2.76
140	3.49

Schedule – contd.

Outlet No.: Sub Minor 12,

Canal : Panzan Left Canal

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)
59	206	2.76
60	221	9.82
61	256/1	5.63
62	308/4	0.34
63	355	1.52
64	310/3/2	0.72
65	305/1-A	1.34
66	313	2.09
Water User Association Total..		149.63

SAMBHAJI JAGANNATH MANE,
Executive Engineer,
Girna Irrigation Division, Jalgaon.

Jalgaon, 22nd March 2018.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम,
सन २००५.

(पहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पहा नियम ३.००)

क्रमांक गिपावि/सिंचन/१२५८/सन २०१८.- ज्याअर्थी, मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे खालील मध्यम प्रकल्प पाणीवापर संस्थांचे कार्यक्षेत्र घोषित करीत आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राची अद्ययावत नकाशाप्रमाणे प्रत व कार्यक्षेत्रातील भूधारकांच्या व भोगवटाधारकांच्या अद्यावत यादीची विहित तपशिलासह प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच इतर प्रमुख सार्वजनिक स्थळावर प्रसिध्द करण्याचे निर्देशही देत आहे.

मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे असे घोषित करतो की, सिंचन पद्धतीचे

शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत समुचित प्राधिकरण हे व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटादाराला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील कुठल्याही भागामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही यापूर्वी स्थापन झालेल्या मध्यम प्रकल्प पाणीवापर संस्थेस अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांचेकडे अपील करता येईल.

सिंचन प्रकल्पाचे नाव - पांझण मध्यम प्रकल्प
उपविभागाचे नाव - पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव
सिंचन शाखा - पाटशाखा दहिवद,
तालुका चाळीसगाव,
जिल्हा जळगाव.
नियोजित पाणीवापर संस्थेचे नाव. - गजाननकृपा पाणीवापर संस्था,
मौजे पळसर, तालुका चाळीसगाव,
जिल्हा जळगाव.

पाणीवापर संस्थेचे क्षेत्र - १९९.८५ हेक्टर
अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका चाळीसगाव, गाव पळसर
आउटलेट क्रमांक : वितरिका / लघु वितरिका क्रमांक ९ मायनर,
कालवा : पांझण डावा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर
१	६८/१	५.७९
२	६८/२	२.६२
३	११८	२.२५
४	६९-अ	१.२५
५	७४/१	४.७८
६	६९/१-ब	१.२५
७	४७/१	१.४०
८	४७/२	१.४०
९	६९/१	१.२५

अनुसूची — चालू

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका / लघु वितरिका क्रमांक ९ मायनर,

आउटलेट क्रमांक : वितरिका / लघु वितरिका क्रमांक ९ मायनर,

कालवा : पांझण डावा कालवा

कालवा : पांझण डावा कालवा

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र	अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हेक्टर	१	२	३ हेक्टर
१०	६८	९.७६	३५	११९/१	०.९०
११	७४	३.४३	३६	११४/१	०.८०
१२	९४	२.००	३७	११४/२	०.८०
१३	१०३/२	०.९०	३८	११५/२	०.९०
१४	७४/१/२	४.२०	३९	११५/३	०.७८
१५	१०८	१.४४	४०	१११	२.९१
१६	१०६	२.००	४१	११५	०.९०
१७	११४/२	१.१७	४२	११४/२	२.१६
१८	७५/१	१.४०	४३	११२-ब	१.०७
१९	१३२/१-अ	०.३३	४४	१२१/१	२.८७
२०	७०	०.६९	४५	८०	१.८०
२१	७३/१	१.३९	४६	४०	०.८०
२२	७३/२	१.३९	४७	७६	३.२९
२३	४१	५.९७	४८	१२४/१	१.२९
२४	४९	१.८२	४९	१२३/२	०.६०
२५	३०/१	०.४२	५०	१२४/२	१.२९
२६	१०४/२	१.००	५१	११२-ब	१.२०
२७	४४/३	०.२४	५२	१०८	१.४४
२८	४४/१	०.२४	५३	१२१	०.६०
२९	४५/१	१.५८	५४	१३२	१.४२
३०	११३/१	२.०१	५५	७७	१.८४
३१	११३/२	३.२०	५६	१४०	१.००
३२	५२	१.००	५७	८१	०.५४
३३	१०३	४.००	५८	१३२-अ/ब	१.२४
३४	१०३/१	१.४९	५९	१२३	१.९३
			६०	७३	२.८०

अनुसूची — चालू

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका / लघु वितरिका क्रमांक ९ मायनर,

आउटलेट क्रमांक : वितरिका / लघु वितरिका क्रमांक ९ मायनर,

कालवा : पांझण डावा कालवा

कालवा : पांझण डावा कालवा

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर
६१	१३०	०.७०
६२	७०	१.२०
६३	८०	३.८८
६४	१३२	१.२०
६५	६२/२	३.३५
६६	१३२	०.८०
६७	१०६	०.८०
६८	१२०	१.६०
६९	१०३/३	१.२७
७०	९५	०.४९
७१	१२७	१.१९
७२	१०६	१.२०
७३	१०३/१/२	१.०५
७४	१४०/२	३.००
७५	१४०/१	५.७८
७६	१२०/३	३.२०
७७	१२१/२	२.८४
७८	१४२/१	१.६०
७९	१४३	१.२०
८०	१२१/२	२.८४
८१	१४०-अ	४.००
८२	१२०	३.३८
८३	१२४/२	१.२९
८४	१२४	१.२०
८५	१२७	१.४०
८६	१२४/२	१.२९
८७	१०४	१.९३

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर
८८	१२३	२.१०
८९	१३२	१.२९
९०	१३२	१.२४
९१	१३६/२	१.३५
९२	१३०	०.६९
९३	९३	०.४५
९४	१६७	८.१६
९५	९४	०.४७
९६	१३४	१.२३
९७	१०७	१.००
९८	१०७	१.००
९९	१३६/१-अ	०.४१
१००	११२-ड	१.२०
१०१	१३७	१.३५
१०२	११८	१.८०
१०३	१२८	४.८७
१०४	११७	२.८९
१०५	३९/१	१.५०
१०६	१३/१	०.४९
१०७	१३/२	०.४५

पाणीवापर संस्था एकूण..

१९९.८५

संभाजी जगन्नाथ माने,
कार्यकारी अभियंता,
गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

जळगाव, २२ मार्च २०१८.

**Maharashtra Management of Irrigation
System by Farmers Act, 2005**

(See Section 5.0,6.0,7.0 of the Act)

(See Rule 3.00)

क्रमांक गिपावि/सिंचन/१२५८/सन २०१८.- Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Medium Level Water User's Association (DLA) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon hereby delineate, area of Operation of Medium Level WUA and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said included WUA's shall be displayed on the notice board of the office of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon, also hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under management of Irrigation System by Farmers.

Any WUA at Medium Level affected by this notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon within thirty days from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette.

Project Name - **Panzan Left Canal**
Sub-Division - **Irrigation Sub-Division, Chalisgaon, district Jalgaon.**
Section - **Irrigation Section, Dahiwad, taluka Chalisgaon, district Jalgaon.**
Name of Water user Association. - **Gajajnan Krupa Water User Association, Palasare, taluka Chalisgaon.**
Area of Water User Association. - **199.85 Hectare**

Schedule

**district Jalgaon, taluka Chalisgaon,
village Palasare**

**Outlet No.: Sub Minor 9,
Canal : Panzan Left Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 (C.C.A.)
1	68/1	5.79
2	68/2	2.62
3	118	2.25
4	69-A	1.25
5	74/1	4.78
6	69/1-B	1.25
7	47/1	1.40
8	47/2	1.40
9	69/1	1.25
10	68	9.76
11	74	3.43
12	94	2.00
13	103/2	0.90
14	74/1/2	4.20
15	108	1.44
16	106	2.00
17	114/2	1.17
18	75/1	1.40
19	132/1-A	0.33
20	70	0.69
21	73/1	1.39
22	73/2	1.39
23	41	5.97
24	49	1.82
25	30/1	0.42
26	104/2	1.00
27	44/3	0.24
28	44/1	0.24
29	45/1	1.58
30	113/1	2.01

Schedule – contd.**Outlet No.: Sub Minor 9,
Canal : Panzan Left Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)
31	113/2	3.20
32	52	1.00
33	103	4.00
34	103/1	1.49
35	119/1	0.90
36	114/1	0.80
37	114/2	0.80
38	115/2	0.90
39	115/3	0.78
40	111	2.91
41	115	0.90
42	114/2	2.16
43	112-B	1.07
44	121/1	2.87
45	80	1.80
46	40	0.80
47	76	3.29
48	124/1	1.29
49	123/2	0.60
50	124/2	1.29
51	112-B	1.20
52	108	1.44
53	121	0.60
54	132	1.42
55	77	1.84
56	140	1.00
57	81	0.54
58	132-A/B	1.24

Schedule – contd.**Outlet No.: Sub Minor 9,
Canal : Panzan Left Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)
59	123	1.93
60	73	2.80
61	130	0.70
62	70	1.20
63	80	3.88
64	132	1.20
65	62/2	3.35
66	132	0.80
67	106	0.80
68	120	1.60
69	103/3	1.27
70	95	0.49
71	127	1.19
72	106	1.20
73	103/1/2	1.05
74	140/2	3.00
75	140/1	5.78
76	120/3	3.20
77	121/2	2.84
78	142/1	1.60
79	143	1.20
80	121/2	2.84
81	140-A	4.00
82	120	3.38
83	124/2	1.29
84	124	1.20
85	127	1.40
86	124/2	1.29

Schedule – contd.

**Outlet No.: Sub Minor 9,
Canal : Panzan Left Canal**

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम,
सन २००५.

(पहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पहा नियम ३.००)

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)
87	104	1.93
88	123	2.10
89	132	1.29
90	132	1.24
91	136/2	1.35
92	130	0.69
93	93	0.45
94	167	8.16
95	94	0.47
96	134	1.23
97	107	1.00
98	107	1.00
99	136/1-A	0.41
100	112-D	1.20
101	137	1.35
102	118	1.80
103	128	4.87
104	117	2.89
105	39/1	1.50
106	13/1	0.49
107	13/2	0.45

Water User Association Total.. 199.85

SAMBHAJI JAGANNATH MANE,
Executive Engineer,
Girna Irrigation Division, Jalgaon.

Jalgaon, 22nd March 2018.

क्रमांक गिपावि/सिंचन/१२५८/सन २०१८.- ज्याअर्थी, मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे खालील मध्यम प्रकल्प पाणीवापर संस्थांचे कार्यक्षेत्र घोषित करीत आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राची अद्ययावत नकाशाप्रमाणे प्रत व कार्यक्षेत्रातील भूधारकांच्या व भोगवटाधारकांच्या अद्यावत यादीची विहित तपशिलासह प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच इतर प्रमुख सार्वजनिक स्थळावर प्रसिध्द करण्याचे निर्देशही देत आहे.

मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे असे घोषित करतो की, सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत समुचित प्राधिकरण हे व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटदाराला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटदारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील कुठल्याही भागामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही यापूर्वी स्थापन झालेल्या मध्यम प्रकल्प पाणीवापर संस्थेस अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांचेकडे अपील करता येईल.

सिंचन प्रकल्पाचे नाव - पांझण मध्यम प्रकल्प
उपविभागाचे नाव - पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव
सिंचन शाखा - पाटशाखा दहिवद,
तालुका चाळीसगाव,
जिल्हा जळगाव.

नियोजित पाणीवापर संस्थेचे नाव. - कै. वसंतदादा पाटील पाणीवापर संस्था, मौजे दहिवद,
तालुका चाळीसगाव,
जिल्हा जळगाव.

पाणीवापर संस्थेचे क्षेत्र - १०९.३६ हेक्टर

अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका चाळीसगाव, गाव दहिवद

आउटलेट क्रमांक : लघु वितरिका क्रमांक १३, डावा १,
कालवा : पांझण डावा कालवा

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : डावा २,
कालवा : पांझण डावा कालवा

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र	अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		हेक्टर			हेक्टर
१	५७०/१	१.४५	१०	६२३	०.२३
२	५७०/२	१.४०	११	६२४	०.१३
३	५७०/३	१.४०	१२	६२५	०.७६
४	५७०/२	१.४०	१३	६२६	१.१९
५	५६८	०.२१	१४	६१७/१	१.०१
६	५६७-ब	२.००	१५	६१७/२	१.००
७	५६७ पै.-ब	०.६४	१६	६१६	०.६२
८	५६६	०.८३	१७	६१५	०.३६
९	५६५	०.४०	१८	६१४	०.३७
१०	५६५-अ	०.४५	१९	६११/१	०.६०
११	५६४	०.३३	२०	५४९	०.५४
१२	५६३	०.५६	२१	५५०/१	०.३८
१३	५७९	०.७९	२२	५५०/२	०.३८
१४	६१८/१	३.००	२३	५५०/३	०.३८
१५	६१८/२	२.९५	२४	५५१	०.७०
१६	५६२	०.५२	२५	६२१	०.४६
एकूण..		१८.३३	२६	६१३	०.६२
आउटलेट क्रमांक : डावा २, कालवा : पांझण डावा कालवा			एकूण..		१५.१०
१	५५८	०.५५	आउटलेट क्रमांक : उजवा १, कालवा : पांझण डावा कालवा		
२	५६३/१	०.२८	१	६३२	०.४३
३	५६३/२	०.२८	२	५५२	२.००
४	५५७	२.४०	३	६३१, ६३०	०.१८, ०.२०
५	५५४	०.४६	४	५६८	०.८०
६	५५३	०.४५	५	६२३	२.१७
७	६१९/२	०.११	६	५०७	०.७४
८	६२१	०.४१			
९	६२६	०.४३			

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : उजवा १,
कालवा : पांझण डावा कालवा

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर
७	५०६	०.२४
८	५०७/३/१	०.६३
९	५०५/१	०.६०
१०	५०५/२	०.६०
११	४९९/२	०.२१
१२	५०१/२	०.७०
१३	५००	०.६६
१४	६३६	०.६१
१५	६४२	०.०३
१६	३५५	०.९२
एकूण..		११.३४

आउटलेट क्रमांक : डावा ३,
कालवा : पांझण डावा कालवा

१	१०३/२	०.६३
२	१०३/१	०.६३
३	१०३/२	०.६३
४	१०३/३	०.६३
५	१०४	१.९६
६	११/१	०.२७
७	११/२	०.२७
८	१३-अ	०.५७
९	१३-ब	०.५६
१०	१३-क	०.५६
११	१३-ड	०.५६
१२	१०/१	१.२०
१३	१०/२	०.८०
१४	१४/३	०.२५

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : डावा ३,
कालवा : पांझण डावा कालवा

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर
१५	१५	०.५१
१६	२/१/२, ९/४	०.८८
१७	९/३	०.८८
१८	१६	१.८१
१९	२०	०.७७
२०	२२	०.०१
२१	२१	०.२४
२२	२३	०.४०
२३	२४/१	०.२५
२४	२४/२	०.२०
२५	२४/२	०.२९
२६	१९	०.४५
२७	१८	०.९६
२८	२	१.७४
२९	१०१/३	०.६०
३०	१०५/२	०.५०
३१	१००/१	०.८०
३२	१००/२	०.८०
३३	१०१-अ	०.५५
३४	१०२	१.२५
३५	१३०	१.२३
३६	१००/३	०.४०
३७	१३०/२	१.००
३८	१३०/१/२	१.००
३९	१३०/१/२	०.३०
एकूण..		२७.३४

अनुसूची — चालू

अनुसूची — चालू

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर

अ.क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हेक्टर

आउटलेट क्रमांक : उजवा २,
कालवा : पांझण डावा कालवा

आउटलेट क्रमांक : टेलबारे,
कालवा : पांझण डावा कालवा

१	४	..	१.११
२	५/१	..	०.६१
३	७/२-अ	..	०.६१
४	६	..	१.४९
५	७	..	०.५३
६	८	..	०.७५
७	११४	..	०.२८
८	१२०	..	०.२२
९	१२६	..	०.३०
१०	१०८/१	..	०.८०
११	१०८/२	..	०.६०
१२	१०८/३	..	०.६०
१३	१०८/४	..	०.२५
१४	१०५/१	..	०.२९
१५	१०१/१	..	०.६०
१६	१०६/१	..	१.४०
१७	१२५	..	०.९५
१८	१२४	..	०.२४
१९	१२३	..	०.०१
२०	१२०	..	०.८९
२१	१२१-ब	..	०.३८
२२	१२१/१	..	०.६८
२३	११९	..	०.२६
२४	११७	..	०.२४
२५	११८	..	०.३०
२६	१२२	..	२.२८

१	२२७-अ	..	१.०४
२	२२७-ब	..	१.००
३	२२७-क	..	१.००
४	२२७-अ	..	१.०३
५	२२७-ब	..	१.०३
६	२२४	..	०.४५
७	२२२	..	०.४६
८	२२०	..	०.१०
९	२१९	..	०.०१
१०	२१८	..	०.३७
११	२१३	..	०.७०
१२	२०५	..	०.४९
१३	२०६	..	०.८६
१४	२०४/१	..	०.७५
१५	२०४/२	..	१.५०
१६	१३१/१	..	०.५०
१७	१२९/१	..	०.७५
१८	१२९/१/२	..	०.७५
१९	१२९-ब/१	..	१.००
२०	१२९-ब/१	..	०.३३
२१	१२९-ब/२	..	०.५०
२२	१२८/१	..	१.०२
२३	१२८/२	..	०.१०
२४	१२८/५	..	०.३०
२५	१२८/३	..	०.३०
२६	१३४	..	०.५३
२७	१३२	..	३.४३
२८	१०६/२ } १०६/२/१ }	..	०.२८

एकूण.. २०.५८

पाणीवापर संस्था एकूण.. १०९.३६

संभाजी जगन्नाथ माने,
कार्यकारी अभियंता,
गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

एकूण.. १६.६७

जळगाव, २२ मार्च २०१८.

**Maharashtra Management of Irrigation
System by Farmers Act, 2005**

(See Section 5.0,6.0,7.0 of the Act)

(See Rule 3.00)

क्रमांक गिपावि/सिंचन/१२५८/सन २०१८.- Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Medium Level Water User's Association (DLA) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon hereby delineate, area of Operation of Medium Level WUA and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said included WUA's shall be displayed on the notice board of the office of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon, also hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under management of Irrigation System by Farmers.

Any WUA at Medium Level affected by this notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon within thirty days from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette.

Project Name - **Panzan Left Canal**
Sub-Division - **Irrigation Sub-Division, Chalisgaon, district Jalgaon.**
Section - **Irrigation Section, Dahiwad, taluka Chalisgaon, district Jalgaon.**
Name of Water user Association. - **Late Vasantdada Patil Water User Association, Dahiwad, taluka Chalisgaon.**
Area of Water User Association. - **109.36 Hectare**

Schedule

**district Jalgaon, taluka Chalisgaon,
village Dahiwad**

Outlet No.: Sub Minor 13, Left 1,

Canal : Panzan Left Canal

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 (C.C.A.)
1	570/1	1.45
2	570/2	1.40
3	570/3	1.40
4	570/2	1.40
5	568	0.21
6	567-B	2.00
7	567 Pt.-B	0.64
8	566	0.83
9	565	0.40
10	565-A	0.45
11	564	0.33
12	563	0.56
13	579	0.79
14	618/1	3.00
15	618/2	2.95
16	562	0.52
Total..		18.33

Outlet No.: Left 2, Canal : Panzan Left Canal

1	558	0.55
2	563/1	0.28
3	563/2	0.28
4	557	2.40
5	554	0.46
6	553	0.45
7	619/2	0.11
8	621	0.41
9	626	0.43
10	623	0.23
11	624	0.13
12	625	0.76

Schedule – contd.**Schedule – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(C.C.A.)

Outlet No.: Left 2, Canal : Panzan Left Canal

13	626	..	1.19
14	617/1	..	1.01
15	617/2	..	1.00
16	616	..	0.62
17	615	..	0.36
18	614	..	0.37
19	611/1	..	0.60
20	549	..	0.54
21	550/1	..	0.38
22	550/2	..	0.38
23	550/3	..	0.38
24	551	..	0.70
25	621	..	0.46
26	613	..	0.62

Total.. 15.10**Outlet No.: Right 1, Canal : Panzan Left Canal**

1	632	..	0.43
2	552	..	2.00
3	631, 630	..	0.18, 0.20
4	568	..	0.80
5	623	..	2.17
6	507	..	0.74
7	506	..	0.24
8	507/3/1	..	0.63
9	505/1	..	0.60
10	505/2	..	0.60
11	499/2	..	0.21
12	501/2	..	0.70
13	500	..	0.66
14	636	..	0.61
15	642	..	0.03
16	355	..	0.92

Total.. 11.34**Outlet No.: Left 3, Canal : Panzan Left Canal**

1	103/2	..	0.63
2	103/1	..	0.63
3	103/2	..	0.63
4	103/3	..	0.63
5	104	..	1.96
6	11/1	..	0.27
7	11/2	..	0.27
8	13-A	..	0.57
9	13-B	..	0.56
10	13-C	..	0.56
11	13-D	..	0.56
12	10/1	..	1.20
13	10/2	..	0.80
14	14/3	..	0.25
15	15	..	0.51
16	2/1/2,9/4	..	0.88
17	9/3	..	0.88
18	16	..	1.81
19	20	..	0.77
20	22	..	0.01
21	21	..	0.24
22	23	..	0.40
23	24/1	..	0.25
24	24/2	..	0.20
25	24/2	..	0.29
26	19	..	0.45
27	18	..	0.96
28	2	..	1.74
29	101/3	..	0.60
30	105/2	..	0.50
31	100/1	..	0.80
32	100/2	..	0.80
33	101-A	..	0.55
34	102	..	1.25
35	130	..	1.23
36	100/3	..	0.40
37	130/2	..	1.00
38	130/1/2	..	1.00
39	130/1/2	..	0.30

Total.. 27.34

Schedule – contd.**Schedule – contd.**

Sr. No.	Gat No.	Area	Sr. No.	Gat No.	Area
1	2	3	1	2	3
		(C.C.A.)			(C.C.A.)
Outlet No.: Right 2, Canal : Panzan Left Canal			Outlet No.: Tail, Canal : Panzan Left Canal		
1	4	1.11	1	227-A	1.04
2	5/1	0.61	2	227-B	1.00
3	7/2-A	0.61	3	227-C	1.00
4	6	1.49	4	227-A	1.03
5	7	0.53	5	227-B	1.03
6	8	0.75	6	224	0.45
7	114	0.28	7	222	0.46
8	120	0.22	8	220	0.10
9	126	0.30	9	219	0.01
10	108/1	0.80	10	218	0.37
11	108/2	0.60	11	213	0.70
12	108/3	0.60	12	205	0.49
13	108/4	0.25	13	206	0.86
14	105/1	0.29	14	204/1	0.75
15	101/1	0.60	15	204/2	1.50
16	106/1	1.40	16	131/1	0.50
17	125	0.95	17	129/1	0.75
18	124	0.24	18	129/1/2	0.75
19	123	0.01	19	129-B/1	1.00
20	120	0.89	20	129-B/1	0.33
21	121-B	0.38	21	129-B/2	0.50
22	121/1	0.68	22	128/1	1.02
23	119	0.26	23	128/2	0.10
24	117	0.24	24	128/5	0.30
25	118	0.30	25	128/3	0.30
26	122	2.28	26	134	0.53
			27	132	3.43
			28	106/2 } 106/2/1 }	0.28
				Total..	20.58
				Water User Association Total..	109.36
				SAMBHAJI JAGANNATH MANE,	
				Executive Engineer,	
				Girna Irrigation Division, Jalgaon.	
		Total.. 16.67			
				Jalgaon, 22nd March 2018.	